

Date: June 01, 2022

То,	То,
The General Manager	Dy. General Manager
Capital Market(Listing)	Marketing Operations (Listing)
National Stock Exchange of India Ltd.	The BSE
Exchange Plaza, BKC	P. J. Towers,
Bandra-Kurla Complex,	25th Floor, Dalal Street, Fort,
Bandra (East), Mumbai-400 051	Mumbai-400 001
Symbol: RUBYMILLS	Code: 503169

Dear Sir(s),

## Sub: Intimation of Newspaper Publication as per Regulation 30 and 47 read with Schedule <u>III of SEBI (LODR) Regulations, 2015 for Audited Financial Results for the quarter and</u> year ended March 31, 2022

Pursuant to the above Regulations, please find enclosed public notice published in the following newspapers in respect of Financial Results for the meeting of Board of Directors held on May 30, 2022 to consider and approve the Audited Financial Results for the quarter and year ended March 31, 2022.


- 1. The Free Press Journal
- 2. Navshakti

Kindly take the same on your records.

Thanking you, Yours faithfully,

For THE RUBY MILLS LIMITED

Purav H. Shah Chief Financial Officer, CEO & Whole-time Director



				II-1 1
	<b>ED</b>			CORE State Bank of India Branch : Stressed Assets Resolution Group, Commercial III Branch,
	sturba -Hos			Authorized officer's Details Address of the Branch :- Stressed Asset
	. Maharasht te : www.gi			Name: Mr. Girish Sangalgikar E-Mall Id. :- team6.61341@sbi.co.in Mobile No. +91 9167856595 Landline No. (office):- 022-35107732 Phone no. of branch:- sbi.61341@sbi.co.in
22		► I= I =L <b>L</b> =)		Appendix – IV-A [See Proviso to rule 8 (6)]
~	Year	<mark>Rs. In Lakhs)</mark> Ended		SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES
21	31.03.2022			E-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act.2002
)	(Audited)	(Audited)		read with proviso to Rule 8(6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002.
4	3308.34	1896.39		Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor(s) that the below described immovable property mortgaged/charged to the Secured Creditor, the physical possession of which has been taken by the Authorized
2}	46.02	(79.29)		Officer of State Bank of India, the Secured Creditor, will be sold on "As is Where is", As is What is" and Whatever there is" basis for recovery of Rs.72,34,00,123.34 (Rupees Seventy two crores thirty four lacs one hundred and twenty three and paise
2)	46.02	(79.29)		Seventy two crores thirty four lacs one hundred and twenty three and paise thirty four only) as on 27.12.2014 - Interest thereon w.e.f. 28.12.2014 pix expenses & cost etc. due to the secured creditor from M/s R L Gold Pvt Ltd. (Borrower), i.Shri Ishwarlal Shankarla Jain, II.Smt Neetika
5}	37.77	(56.15)		Manish Jain, iv.Shri Manish Ishwarlal Jain, v.Shri. Chandanmal Pukhraj Jain, vi.Mrs. Manalidevi Upendra,vil.M/s Rajmal Lakhichand, vili.M/s Manvi Holdings Pvt. Ltd (Directors/Guarantors/Corporate Guarantors)
<b>1</b> }	117.08	26.69		The reserve price and the earnest money deposit for the property is as given below
6	559.26	559.26		The description of the immovable property is as follows:           SCHEDULE         Reserve Price         EMD Amount
				Two Storied building forming part of Cadastral S. No.235, Rs. Rs.
-	3644.37	3527.29		F. P. No. 12, TPS III Mahim Subdivision, G No. 3729, H. 17,50,0000 1,75,00,000 No. 3729 (3), "Swati Manor C" N. C. Kelkar Marg, Dadar (West), Mumbai admeasuring 254.25 Sq. Mtrs
H)	0.68	(1.00)		Important Date: E-Auction - 17.06.2022 Time : 12.30 pm.
<b>\$</b> }	0.68	(1.00)		Inspection - 10.06.2022, Time: 11.30 am-4.00pm
	ults for the qua 19 Obligation a			EMD amount to be submitted till: 16.06.2022 before 4.30pm For detailed terms and conditions of the sale, please refer to the link provided
	site of the Sta			In State Bank of India, the Secured Creditor's website www.sbl.co.in and https://www.mstcacommerce.com/auctionhome/ibapi/index.jsp
F	or Gini Silk N	Aills Limited Sd/·		STATUTORY 15 DAYS SALE NOTICE UNDER SARFAESI ACT The Borrowers / Guarantors are hereby noticed that the property will be recovered with interest and cost from you.
		apak Harlalka ing Director		Sd/-
		0.00170335		Date : 30.05.2022 Authorized Officer Place: Mumbai State Bank of India, SARGC-III, MUMBAI
	MITED			APPENDIX IV [See rule 8 (1)]
ed	)			POSSESSION NOTICE
k F	Road Nash	nik - 42200	2	(for immovable property)
		constro.co		Whereas,
ye	ar ended	March 31,	2022	The undersigned being the Authorized Officer of INDIABULLS HOUSING
de	d	Year	Ended	FINANCE LIMITED (CIN:L65922DL2005PLC136029) under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act,
21	31/03/20	21 31/03	/2022	2002 and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of
97	2785.	18 11	017.51	the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice dated
10	(296.8	, ,	62.92)	02.02.2022 calling upon the Borrower(s) SUNIL JANU SURVE AND SUDHA
10			62.92)	SUNIL SURVE to repay the amount mentioned in the Notice being Rs.39,73,965.49
44	(315.7		511.73)	(Rupees Thirty Nine Lakhs Seventy Three Thousand Nine Hundred Sixty Five
44	(310.5	/ 、	511.57)	and Palse Forty Nine Only) against Loan Account No. HHLLPM00307336 as on 31.01 2022 and interest thereas within 50 days from the date of receipt of the said
78	1256.	78 1	256.78	31.01.2022 and interest thereon within 60 days from the date of receipt of the said Notice.
				The Borrower(s) having failed to repay the amount, Notice is hereby given to the Borrower(s) and the public in general that the undersigned has taken symbolic
21	(0.2	25)	(2.27)	possession of the property described herein below in exercise of powers conferred
	ctors has a uditors of t	pproved th he Compa		on him under Sub-Section (4) of Section 13 of the Act read with Rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on <b>27.05.2022.</b>

The Borrower(s) in particular and the public in general is hereby cautio deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED for an amount of Rs.39,73,965.49 (Rupees Thirty Nine Lakhs Seventy Three Thousand Nine Hundred Sixty Five and Paise Forty Nine Only) as on 31.01.2022 and interes

The Borrowers' attention is invited to provisions of Sub-Section (8) of Section 13 of the Act in respect of time available, to redeem the Secured Assets

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY FLAT NO. B-201, ADMEASURING CARPET AREA 460 SQ. FT. I.E 42.73 SQ.MTRS., AND HAVING BUILT-UP AREA OF 552 SQ. FT., ON 2 ND FLOOR, IN 'B' WING OF "RAJPUT BUILDING" ',SITUATED AT LAND BEARING SURVEY NO. 185, HISSA NO. 7A, CORRESPONDING C.T.S NO. 1752 AT VILLAGE DAHISAR, TALUKA BORIVALI - EAST, MUMBAI-400068, MAHARASHTRA AND BOUNDED AS UNDER:

EAST : As mentioned in Title Deed WEST : As mentioned in Title Deed NORTH : As mentioned in Title Deed SOUTH: As mentioned in Title Deed

Date : 27.05.2022 Authorised Office Place: MUMBAI INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED

### ANTARIKSH INDUSTRIES LIMITED

Regd Office : Office No.609, 6th Floor, Inizio, Cardinal Gracious Road, Opp. P&G, Chakala, Andheri (E), , Mumbai. - 400 099. Tel. No. - 022-25830011; Email ID : antarikshindustrieslimited@gmail.com Website : www.antarikshindustries.com; CIN : LTX110MH7974PLC017806 Statement of Audited Financial Results for the Quarter and Year Ended 31st March, 2022

					Rs. in Lakhs)
Particulars		Quarter End	led	Year E	inded
	31-03-2022	31-12-2021	31-03-2021	31-03-2022	31-03-2021
	Audited	Unaudited	Audited	Audited	Audited
Revenue from Operation (Net)	1070.35	677.54	913.56	2274.90	2009.26
Other Income	0.18			0.24	0.07
Total Income	1070.53	677.54	913.56	2275.14	2009.33
Expenses					
Cost of Material Consumed	1063.07	669.60	909.13	2249.08	1991.82
Changes in Inventories	-			-	
Employee Benefits Expense	1.26	1.12	0.66	4.52	2.53
Finance Costs	-			-	
Depreciation and Amortisation Expenses	-			-	
Other Expense	2.92	2.09	2.36	10.66	7.62
Total Expense	1067.24	672.81	912.15	2264.25	2001.98
Profit from operations before exceptional					
items and tax	3.28	4.73	1.41	10.88	7.35
Exceptional Items	-	-	-		-
Profit befor taxes	3.28	4.73	1.41	10.88	7.35
Tax Expense					
Current Tax	1.03	1.23	0.37	3.01	1.91
Deferred Tax	-			-	
Total tax Expense	1.03	1.23	0.37	3.01	1.91
Profit/(Loss) for the Period	2.25	3.50	1.04	7.87	5.44
Other Comprehensive Income (Net of taxes)	-	-	-		-
Total Comprehensive Income	2.25	3.50	1.04	7.87	5.44
Paid up Equity Share Capital					
(Face Value Rs.10 per Share)	20	20	20	20	20
Earnings Per Share					
Basic	1.12	1.75	0.52	3.93	2.72
Diluted	1.12	1.75	0.52	3.93	2.72

## **TWENTY FIVE SOUTH REALTY LIMITED** CIN: U51100MH1996PLC100876 Registered Office: Hindoostan Mills Compound, Kashinath Dhuri Marg, Patilwadi Off Veer Sarvarkar Road, Prabhadevi, Mumbai 400025 E-mail: info@twenty5south.com; Website: www.25south.ir STATEMENT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2022 (₹ in Lakh)

		Quarter	Quarter	Year	Previous
<b>.</b> .		Ended	Ended	Ended	Year Ended
Sr.	Particulars	March 31,	March 31,	March 31,	March 31,

Regd. Office: Godrej Collseum, A- Wing 1301, 13th Floor, Behind Everard Nagar, Off Eastern Expres Highway, Sion (East), Mumbai 400 022. T: + 91 (22) 62704900. CIN : L27200MH1985PLC035841 www.Terraformrealstate.com: E-mail: secretarial@terraformrealty.co Extract of Audited Financial Result for the Quarter & Year Ended 31st March, 2022 xcept EPS

_				(	Rs. in Lakhs	except EPS
Sr.	Particulars		Quarter Ende	эd	Year	Ended
No.		31-03-2022	31-12-2021	31-03-2021	31-03-2022	31-03-2021
		Audited	Unaudited	Audited	Audited	Audited
1 2	Total income from operations Net Profit / (Loss) for the period (before tax,	0.00	0.00	0.00	0.00	0.00
3	Exceptional and / or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period before tax	(0.70)	(0.31)	(0.94)	(4.91)	(4.89)
4	(after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period after tax		(0.31)	(0.94)	(4.91)	(4.89)
5	(after Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive		(0.31)	0.13	(3.73)	(3.83)
	Income (after tax)]	0.48	(0.31)	0.13	(3.73)	(3.83)

No.		2022	2021	2022	2021
		Unaudited	Unaudited	Audited	Audited
1.	Total Income from Operations	190	261	878	6111
2.	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	(277)	(133)	(2,134)	(1,779)
3.	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	(277)	(133)	(2,134)	(1,779)
4.	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	(1,396)	(114)	(1,538)	(581)
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(1,413)	(115)	(1,555)	(578)
б.	Paid up Equity Share Capital	5	5	5	5
7.	Reserves (excluding Revaluation Reserve)	-	-	-	-
8.	Securities Premium Account	18,663	18,663	18,663	18,663
9.	Net Worth	13,497	15,630	13,497	15,052
10.	Paid up Debt Capital/Outstanding Debt	1,01,610	5,700	1,01,610	1,36,867
11.	Outstanding Redeemable Preference Shares	1865	1865	1865	1865
12.	Debt Equity Ratio	8.66	9.78	8.66	9.78
13.	Earning per Share (of ₹ 10/- each) (for continuing and discontinued operations)				
	Basic	(427)	(236)	(3,196)	(1,208)
	Diluted	(427)	(236)	(3,196)	(1,208)
14.	Capital Redemption Reserve	-	-	-	-
15.	Debenture Redemption Reserve	-	-	-	-
16.	Debt Service Coverage Ratio	(0.94)	(0.92)	(0.94)	(0.92)
17.	Interest Service Coverage Ratio	(0.38)	(0.92)	(0.38)	(0.92)

#### Notes:

The above financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in their respective meetings held on 30 May, 2022.

- 2. The Financial Results of the Company have been prepared in accordance with Indian Accounting Standards ("IND AS") notified under section 133 of the Companies Act, 2013 ("the act") read with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 as amended by the Companies (Indian Accounting Standards) (Amendments) Rules, 2016 and in accordance with the requirement of regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended.
- The above is an extract of the detailed format of annual financial results filed with BSE Limited 3. under Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the annual financial results is available on the website of BSE Limited at www.bseindia.com.
- For the items referred in the Regulation 52 (4) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the pertinent disclosures have been made to BSE Limited and can be accessed on the website of the Stock Exchange at www.bseindia.com.
- Figures for the previous year have been regrouped/reclassified/rearranged to conform to the figures of the current year. The pertinent items need to be disclosed if the said disclosure is required as per Regulation 52(4) of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015.

### For and on behalf of the Board

Date :	30 May, 2022
Place:	Mumbai

ANIL AHLUWALIA Director DIN: 00597508

(for continuing and discontinuing operations) (not annualised)					
operations) (not annualised)	2.42	(2.20)	0.00	(0.75)	(0.77)
Basic / Diluted EPS	0.10	(0.06)	0.03	(0.75)	(0.77)

The above is an extract of the detailed Audited financial Results for the quarter and Year ended March 31, 2022 filed with the Stock Exchange under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The detailed Financial Results for the quarter & Year ended March 31, 2022 are available on Regulations, 2015. The detailed Financial Results for the quarter & rear ended March 31, 2022 are available on the Stock Exchange website www.bseindia.com and on the Company's website www.terraformealstate.com The aforesaid financial results have been reviewed by the Audit Committee and subseqently approved by the Board of Directors of the Company at their meeting held on May 30, 2022. The above statements has been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards Rules, 2015 (Ind AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and other recognised

Accounting practices and policies to the extent possible. Statutory Auditors have expressed an unmodified audit opinion.

Figures for the Previous period have been regrouped and rearranged wherever necessary to conform to

Figures for the Previous pend have been regiouped and rearing or maximum contractions of the contract of Direct of the contract of the contract of the contract of Direct of the contract of the contrac

	Tor and on behall of the board of birectors of
Place : Mumbai	Terraform Realstate Limited
Date : 30th May, 2022	Uday Mota (Director : DIN - 08635338)

#### TERRAFORM MAGNUM LIMITED

Regd. Office: Godrej Coliseum, A- Wing 1301, 13th Floor, Behind Everard Nagar, Off Eastern Expres Highway, Sion (East), Mumbai 400 022. T: + 91 (22) 62704900. CIN : L65990MH1982PLC040684

Web: www.Terraformmagnum.com; E-mail: secretarial@terraformrealty.con

Extract of Audited Financial Result for the Quarter & Year Ended 31st March, 2022

(Rs. in Lakhs except EPS

Terraform Magnum Limited Uday Mota (Managing Director : DIN - 08635338)

Quarter Ended

34.70

34.70

20.50

68.60

0.68

0.68

(Audited)

640.94

(27.42)

(27.42)

(19.06)

(8.84)

(0.34)

(0.34)

Quarter ended

1692.97

377.10

377.10

259.44

259.44

1256.78

0.21

Quarter ended

1126.72

(19.21

(19.21)

(13.73)

(13.73)

1256.78

(0.01)

cial Results for the

559.26

2,294.96

(214.51

(214.51)

(240.50)

(235.23)

1256.78

(0.19)

For Setubandhan Infrastructure Limited

(Rs. in lakhs)

Year Ended

9066.78

(564.98)

(564.98)

(612.97)

(612.80)

1256.78

(0.49)

Sd/

Director

Prakash Laddha

31/03/2022

Sr.	Particulars		Quarter Ende	ed	Year	Ended
No.		31-03-2022	31-12-2021	31-03-2021	31-03-2022	31-03-202
		Audited	Unaudited	Audited	Audited	Audited
1	Total income from operations	0.00	0.00	0.00	0.00	0.00
2	Net Profit / (Loss) for the period (before tax,					
	Exceptional and / or Extraordinary items)	(16.35)	(2.26)	1.11	(20.29)	17.8
3	Net Profit / (Loss) for the period before tax					
	(after Exceptional and/or Extraordinary items)	(16.35)	(2.26)	1.11	(20.29)	17.8
4	Net Profit / (Loss) for the period after tax					
	(after Exceptional and/or Extraordinary items)	(16.35)	(2.26)	1.11	(20.29)	17.8
5	Total Comprehensive Income for the					
	period [Comprising Profit/ (Loss) for the					
	period (after tax) and Other Comprehensive					
	Income (after tax)]	(16.35)	(2.26)	(1.68)	(20.66)	12.4
6	Equity Share Capital	24.00	24.00	24.00	24.00	24.0
1	Other Equity excluding Revaluation					
	Reserve (as shown in the Balance Sheet					
	of previous year)	-	-		-	
8	Earnings Per Share (of Rs.10/- each)					
	(for continuing and discontinuing					
	operations) (not annualised)					
	Basic / Diluted EPS	(6.81)	(0.94)	(0.70)	(8.61)	5.1

The above is an extract of the detailed Audited financial Results for the quarter and Year ended March 31, 2022 filed with the Stock Exchange under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements Regulations, 2015. The detailed Financial Results for the quarter & Year ended March 31, 2022 are available The aforesaid financial results have been reviewed by the Audit Committee and subsequently approved by the Board of Directors of the Company at their meeting held on May 30, 2022.

The above statements has been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and other recognised Accounting practices and policies to the extent possible.

The Company has entered into a Deed of Assignment of Leasehold Rights and of Rights under agreement for Sale dated 26th April 2019 for assignment ("the agreement") of its rights in the disputed property situated at Kandivali (East) for a consideration of Rs.30.50 Crores, receivable over an agreed period of time. The said property /rights in the property is treated as stock-in-trade in books of accounts. As agreed between the parties, and the property rights in the property is treated as stock-in-trade in books of accounts. As agreed between the parties, and a stock and the property is treated as stock-in-trade in books of accounts. As agreed between the parties, and the property rights in the property is treated as stock-in-trade in books of accounts. As agreed between the parties, and the property rights in the property is treated as stock-in-trade in books of accounts. As agreed between the parties, and the property is treated as stock-in-trade in books of accounts. As agreed between the parties, and the property is treated as stock-in-trade in books of accounts. As agreed between the parties, and the property is the property is treated as stock-in-trade in books of accounts. As agreed between the parties, and the property is treated as stock-in-trade in books of accounts. As agreed between the parties, and the property is the property is treated as stock-in-trade in books of accounts. As agreed between the parties, and the property is the property is the property is the property in the property is the the Company has right to terminate the agreement in the event there is a default to pay the consideration. The original documents relating to the title of the property, Power of attorney and other related documents are kep original documents relating to the fute or the property, rower or attorney and other related documents are kept with escrow agent till the full consideration is received by the Company. However, the Company has not received payments as per schedule of payment agreed upon. In absence of which, the Company has recourse to the rights in the property by getting back documents lying with escrow agent and terminate the transaction. Also the matter with respect to the property is pending with the Honorable Supreme court with respect to litigations. In view of these, there is significant uncertainties relating to completion of transaction under the

above agreement. In view of the same the Company will recognize revenue under Ind AS 115 on fulfillment of specific performance obligations

The Statutory Auditors have expressed anumodified audit option Figures for the Previous period have been regrouped and rearranged wherever necessary to conform to currer period's dassification. The Fitures in 1 akhs are rounder of the ban decimals. wo decimals period's

dasandaton. The Findrea III Eakina are rodificed	
	For and on behalf of the Board of Directors of

 Place : Mumbai
Date : May 30, 2022

lotes :

Place: Mumbai

Date: 30th May, 2022

The company operate in only one reportable statement i.e. Real Estate and Trading Activities

nt has been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules 201 This stat (Ind As) prescribed under section 133 of the companies Act, 2013 and the other recognised act practices and principles to the extent applicable.

The above results for the quarter and year ended 31st March 2022 were review by the Audit Committee an approved by the Board of Directors at its meeting held on 30th May , 2022.

The Previous year figures have regrouped/ reclassified wherever considered necessary

	By order of the Board
lace:- Mumbai	Antariksh Industries Limited
ate:- 30th May, 2022	Bhagwanji Patel - Director (DIN: 05019696)

## **OLYMPIA INDUSTRIES LIMITED**

CIN No.: L52100MH1987PLC045248

Regd. Office:- C-205, Synthofine Industrial Estate, Behind Virwani Industrial Estate, Goregaon (East), Mumbai - 400063. Te: +91 22 42138333

Email: info@olympiaindustriesltd.com | Web: www.olympiaindustriesltd.com

EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER

#### AND FINANCIAL YEAR ENDED 31ST MARCH, 2022

				7)	In Lacs ex	cept EFS	
Sr.	PARTICULARS	Quarter ended	Quarter ended	Corresponding Quarter Ended		Corresponding Year Ended	
No.	TAKINGOLAKO	31.03.2022	31.12.2021	31.03.2021	31.03.2022	31.03.2021	
		(Audited)*	(Unaudited)	(Audited)	(Audited)	(Audited)	
1	Total Income from Operations	19,142.31	8,271.28	3,626.27	32,580.66	13,946.10	
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax,						
	Exceptional and/or Extraordinary items)	74.90	31.25	58.00	143.67	29.82	
3	Net Profit/(Loss) for the period before Tax, (after						
	Exceptional and/or Extraordinary items)	74.90	31.25	58.00	143.67	29.82	
ŀ	Net Profit/(Loss) for the period after Tax, (after						
	Exceptional and/or Extraordinary items)	37.64	9.57	48.45	51.38	20.2	
5	Total Comprehensive Income for the period						
	[Comprising Profit/(Loss) for the period (after						
	tax) and Other Comprehensive Income]	54.72		62.70	96.90		
ò	Equity Share Capital (Face value ₹ 10/- each)	602.36	602.36	602.36	602.36	602.3	
7	Reserves (excluding Revaluation Reserve)						
	as shown in the Audited Balance Sheet						
	of the previous year	-	-	-	3,293.00	3,196.1	
8	Earnings per share (EPS)						
	(Face value : ₹ 10/- per share)						
	(1) Basic(Rs.)	0.62					
	(2) Diluted (Rs.)	0.62	0.16	0.80	0.85	0.3	

The figures of the quarter ended March 31, 2022 are the balancing figure between the audited figures in respect of full financial year and published year to date figures upto December 31, 2021, being the end of 3rd guarter of the financial year which were subjected to Limited Review.

. The above is an extract of the details format of Audited Quarterly and Year ended Financial Results filed with the Stock Exchange under Regulations 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015. The full format of the Audited Quarterly and Year ended Financial Results are available on the Stock Exchange website (www.bseindia.com) and on the Company's website (www.olympiaindustriesltd.com).

The above Financial Results of the Company have been reviewed by the Audit Committee and thereafter have been reviewed by the Board of Directors at their meeting held on May 30, 2022. On behalf of Board of Director

For Olympi	a Industries Limited
	Sd/-
	Navin Kumar Pansari
Chairman	& Managing Director
	DIŇ: 00085711

यावेळी केला

दरम्यान, गोपीचंद पडळकर यांनी

चौंडीतच अहिल्याबाई होळकर यांच्या

जयंतीनिमित्त एक कार्यक्रम घेण्यासाठी

जिल्हा पोलिस प्रशासनाला परवानगी

मागितली होती. मात्र, त्यांना ही परवानगी

नाकारण्यात आली. यावरुनदेखील पडळकर

यांनी शरद पवारांवर टीका केली.

अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीचा

कार्यक्रम हायजॅक करण्याचा प्रयत्न शरद

पवार करत आहेत. यापूर्वी ते कधीही इकडे

फिरकले नाहीत. मग, आताच त्यांना जाग

कशी आली?, असा सवालही त्यांनी केला.

शिंदेला पुणे पोलिसांच्या ताब्यात

देण्यात येणार असल्याचे तालुका

सांगितले.

निरीक्षक राजेंद्र सानप यांनी

चाकणकर यांना २४

तासांत जीवे मारू. असा

धमकीचा फोन आल्याने

एकच खळबळ उडाली

### यूनियन बैंकु 🕖 Union Bank B Mager (C) provide stress

दहिसर पश्चिम १७०९१ शाख दकान क्र ७ ते १२, हरेश्वर पॅराडाईज, कंदारपाडा, न्यू लिंक रोड, दहिसर पश्चिम, मुंबई-४०००६८ दूर-०२२-२८९२४५१६

जोडपत्र-१३ [नियम-८(१)] कब्जा सूचना (स्थावर मिळकतीकरिता)

ज्याअर्थी निम्नस्वाक्षरीकर्ता, यूनियन बँक ऑफ इंडिया, दहिसर पश्चिम शाखा, दकान क्र ७-१२, हरेश्व पॅराडाईज, कंदारपाडा, न्यू लिंक रोड, दहिसर पश्चिम, मुंबई-४०००६८ चे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट (सेकंड) ॲक्ट, २००२ (ॲक्ट क्र. ५४ सन २००२) अन्वये आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट हल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक २५-०१-२०२२ रोजी एक मागणी सूचन जारी करून कर्जदार श्री. संजीव कुमार सिंग २. श्री. संजय कुमार सिंग आणि हमीदार श्री. राजवंत मेनबहादूर सिंग यांना सदर सूचनेत नमूद रक्षमें रु. १३,१६,९३१.५६/– (शब्दात तेरा लाख सोळा हजार नऊशे एकतीस आणि छपन्न पैसे मात्र) १७.०४.२०२१ रोजीस सह न लावलेले व्याज व पुढील व्याज च्यासह अन्य आकस्मित व्याजाची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत) करण्यास सांगितले होते.

सदर रकमेची परतफेड करण्यात कर्जदार असमर्थ ठरल्याने. यादारे कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सचन देण्यात येते की. निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन केलेल्या मिळकतीचा कब्जा त्याला/तिला सदर ॲक्ट्रेच्य कलम १३(४) सहवाचता सदर नियमावलीच्या नियम ८ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून ह्या **२६ मे, २०२२** रोजीस घेतला

विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येतो की, उक्त मिळकतीशी व्यवहार करू नये सदर मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार हा युनियन बँक ऑफ इंडिया(पूर्वी आंध्रा बँक)च्या रक्कम रु. १३,१६,९३१.५६/- आणि त्यावरील व्याजाच्या भाराअधीन राहील

तारण मत्तेच्या भरण्याकरीता कर्जदारासाठी उपलब्ध वेळेच्या संदर्भामध्ये ॲक्टच्या कलम १३ च्या उप-कल च्या तरतुदींकडे कर्जदारांचे लक्ष वेधुन घेतले जात आहे. स्थावर मिळकतीचे वर्णनः जुचंद्र गाव, नागांव पूर्व, तालुका वसई, पालघर-४०१२०२ येथे स्थित फ्लॅट क्र. ४०४, ४था मजला, मोजमापीत

बिल्ड अप क्षेत्र ६२५ चौरस फीट, इमारत क्र.१, भामिनी संकुल, यशवंत प्राईड, जूना सर्वे क्र.३०५, नवीन सर्वे क्र.३४९. हिस्सा क्र.१. सीमाबद्धः

उत्तर: मोकळी जागा - दक्षिण: मोकळी जमिन व अंतरिम रस्त पूर्व: मोकळी जागा पश्चिम: मोकळी जमिन

दिनांक : २६.०५.२०२३ ठिकाण : मुंबई

दी रुबी मिल्स लिमिटेड

सीआयएन : एल१७१२०एमएच१९१७पीएलसी०००४४७ नों. कार्यालयः रुबी हाऊस, जे. के. सावंत मार्ग, दादर (प.), मुंबई - ४०००२८. दूरध्वनीः +९१-२२-२४३८७८००, फॅक्सः +९१-२२-२४३७८१२५, ईमेले आयडी: info@rubymills.com, वेबसाईट: www.rubymills.con

आपला विश्वास

प्राधिकृत अधिकारी

सही/-

३९ मार्च, २०२२ रोजी संपेलल्या तिमाही आणि वर्षासाठी लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष

					(रु. लाखात	, ईपीएस सोडून)
		संप	ग्लेल्या तिमाही स	ाठी	संपलेल्या	वर्षाकरिता
अ. क्र.	तपशील	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित
y.,		३१ मार्च २०२२	३१ डिसें २०२१	३१ मार्च २०२१	३१ मार्च २०२२	३१ मार्च २०२१
8	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	६,८६८.५८	५,८७०.७१	६,३७७.२७	१९,९८९.४७	१३,३४६.३२
२	कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींपूर्वी)	२,२४९.६१	८११.९७	२,३३१.६१	३,६८५.५९	३,२२१.३३
ş	कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (करपूर्व, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीनंतर)	२,२४९.६१	८११.९७	२,३३१.६१	३,६८५.५९	३,२२१.३३
R	कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (करोत्तर अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीनंतर)	१,९७९.८४	દ્દ૬.૨૮	१,९८१.०६	३,१०४.६७	ર,૬૮૪.૭૮
J.	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/(तोटा) (करोतर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून)	१,९८०.१४	६६८.२६	१,९८३.४२	३,१३१.५३	२,६२१.९६
Ę	भरणा झालेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य )	८३६.००	८३६.००	८३६.००	८३६.००	८३६.००
وب	राखीव लेखापरिक्षित ताळेबंदात दाखवल्यानुसार (पुनर्मूल्यांकित राखीव वगळून)	लागू नाही	लागू नाही	लागू नाही	५२,१०२.३७	४९,०९६.२४
٤	प्रति समभाग प्राप्ती प्रत्येकी रु. ५ प्रती समभाग (अनन्य बाबींपूर्वी आणि नंतर) मुलभूत व सौम्यिकृत (रु.):	११.८४	३.९३	११.८५	१८.५७	१५.४६

कंपनीच्या बरील लेखापरिक्षित अलिप्त वित्तीय निष्कर्ष कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १३३ सहवाचता कंपनी (भारतीय लेखापरिक्षण प्रमाण) नियम २०१५ च्या नियम ३) आणि त्यानंतर इतर संबंधित सुधारणा सह अन्वये विहित भारतीय लेखापरीक्षण प्रमाण (इंड एएस) ला अनुसरून तयार केला जाईल वरील वित्तीय निष्कर्ष हे ३० मे, २०२२ रोजी झालेल्या त्यांच्या सभेत लेखापरिक्षिण समितीद्वारे पनर्विलोकन करण्यात आले तसेच सदर संचालक मंडळाद्वारे मंजर करण्यात आले

, ३१ मार्च, २०२२ रोजीस संपलेले तिमाही आणि वर्षाकरिता वित्तीय निष्कर्ष सेबी (लिस्टिंग ऑक्लिगेशन ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेशन) रेग्युलेशन २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत आवश्यकता नुसार वैधानिक लेखापरिक्षिकाद्वारे लेखापरिक्षिण केला आहे.

१. ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता एकत्रित वित्तीय निष्कर्षात कळविलेली माहिती ही ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या वर्षाच्या संदर्भातील लेखापरीक्षित आकडेवारी आणि वर्षांपर्यंत प्रकाशित तिसरी तिमाही करिता एकत्रित आकडेवारी दरम्यान तौलानिक आकडेवारी आहे.

. ३० सप्टेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही निष्कर्ष बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज लिमिटेडची वेबसाईट (युआरएल : www.bseindia.com) आणि दी नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड ची वेबसाईट (युआरएलः www.nseindia.com) वर आणि कंपनीची वेबसाईट (युआरएल : www.rubymills.com) वर उपलब्ध आहेत

. संचालक मंडळाने द्वितीय वर्ष २०२१-२२ करिता प्रत्येकी रु. ५/- च्या समभागावर रु. ३/- असा अंतीम लाभांश ची घोषणा केली आहे. सद्र येणारे वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये भागधारकांचे मंजरी अधीन असेल

६. आवश्यकतेनुसार मागील वर्ष/कालावधीसाठीच्या आकडेवारीचे पुनर्गठन केल आहे. दी रुबी मिल्स लिमिटेड साठी सही/-पूरव एच. शाह पूर्ण वेळ संचालक, सीईओ आणि सीएफओ दिनांकः ०१.०६.२०२२ ठिकाणः मुंबई डीआवएन : ००१२३४६०



## पवारांना आताच का चौंडी आठवली? वाघाच्या हल्ल्यात | शेतमजूर टार **चंद्रपूर**ः शेतात काम

# पोलिसांनी वेशीवर रोखल्यानंतर पडळकरांचा संताप

वार्ताहर/अहमदनगर

करण्यासाठी गेलेल्या शेतमज़ुरावर

काटवन येथील नाल्याजवळ

केल्याची घटना मंगळवारी ( ३१

मे) सकाळी आठ वाजताच्या

दरम्यान घडली. रामभाऊ कारु

वनविभागाच्या चमुने घटनास्थळी

वाघाने हल्ला करून ठार

मरापे असे मृत्यू झालेल्या

शेतमज़ुराचे नाव आहे. या

घटनेची माहिती मिळताच

जाऊन पंचनामा केला. मूल

येथील हरडे यांच्या मालकीच्या

म्हणून कामाला होते. त्यावेळी

शेता लगतच्या नाल्यामध्ये दबा

धरून बसलेल्या वाघाने

त्यांच्यावर हल्ला केला.

शेतात रामभाऊ मरापे हे शेतमजर

शरद पवार यांना आताच का चौंडी आठवली? ते चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यावेळी एकदाही ते चौंडीला आले नाहीत. चौंडीला कार्यक्रम होतात ते पवारांना थेट २०२२ मध्येच कळले का? शरद पवार हे केवळ नातवाच्या प्रेमापोटी चौंडीला आले आहेत, असा आरोप भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त पडळकर चौंडी येथे अभिवादन करण्यासाठी आले होते. शरद पवार यांची सभा झाल्यानंतर दुपारी पडळकर यांची सभा

## . शरद पवार स्टंटबाजी करतात

अहिल्यादेवींच्या जयंतीला मी येणार नाही तर कोण येणार? शरद पवार, रोहित पवार यांचे चौंडीत राजकारण सुरू आहे. पोलीस प्रशासनाशी आम्ही चुकीच्या पद्धतीने वागलो नाही. शरद पवारांना इतक्या वर्षात जयंती दिसली नाही का? मल्हारराव होळकर यांनी मुघलांना माती चारली होती. पोलीस बळाचा गैरवापर करून तुम्ही आम्हाला अडवू शकत नाही. बहुजनाची पोरे आजोबा-नातवाच्या छाताडावर नाचल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे.



झाली. यावेळी माजी मंत्री प्रा. राम शिंदे. सदाभाऊ खोत आदी उपस्थित होते.

> चौंडी ही शरद पवारांच्या बापाची जहागिरदारी नाही. हुकूमशाही नाही . पवार घराण्याच्या सातबारावर चौंडी नाही . अहिल्यादेवींच्या दर्शनासाठी जाण्यापासून का रोखले गेले? या पवित्र टिकाणी दर्शनासाठी प्रत्येकाला जाऊन द्यायला हवं होतं . महाराष्ट्रातील जनता यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही . शरद पवार गेल्याशिवाय दर्शनाला जायचे नाही, तुम्ही औरंगजेबाची औलाद आहे का?

संबंध इथे काय? असा सवालही त्यांनी

– सदाभाऊ खोत

# राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांना धमकी देणाऱ्या आरोपीला बेड्या

वार्ताहर/पुणे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांना ठार मारण्याची धमकी देणाऱ्याला पोलिसांनी


बेड्या ठोकल्या आहेत. भाऊसाहेब रामदास शिंदे असे संशयिताचे नाव आहे.

पुढील २४ तासात ठार मारू, अशी धमकी दिली होती. संशयित भाऊसाहेब शिंदे हा



त्याने चाकणकर यांना होती. अहमदनगरमधील व्यक्तीने हा फोन केल्याची माहिती मिळताच

नेवासा तालुक्यातील भेंडा येथील आहे. त्याला नगर तालुका पोलिसांनी मंगळवारी चिंचोडी पाटील येथून अटक केली आहे.



# एटीएममध्ये कार्ड अदलाबदल करत ८० हजारांची फसवणूक

वार्ताहर/नंदुरबार शहादा शहरातील भारतीय स्टेट बँकेच्या एटीएम बुथ मध्ये एक व्यक्ती पैसे काढत असताना त्रुटी येत होत्या. यावेळी अज्ञात व्यक्तीने मदत करतो म्हणत त्यांच्याकडून पासवर्ड विचारून पैसे काढून देतो असे सांगितले. मात्र त्या अज्ञाताने एटीएम कार्ड अदला-बदल करत पोबारा केला असून दुसऱ्या एटीमधून

अज्ञाताने त्यांच्या खात्यातून ८० हजारांची रोकड काढून नेली. शहादा शहरातील दीपक निकुंभे हे पैसे काढण्यासाठी स्टेट बँकेच्या एटीएम मध्ये गेले होते. दरम्यान, पैसे निघत नसल्याने अडचणी येत होत्या. यावेळी मागुन आलेल्या अज्ञाताने त्यांच्या पासवर्ड माहिती करून घेत त्याच्याकडील एटीएम कार्डची फेरफार करून त्यांची दिशाभुल केली.




होते. या चिमुकलीला श्रीगोंदा येथे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. उषा ही रेकॉर्डवरील सराईत गन्हेगार आहे. तब्बल पाच दिवस २५० पेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमेरे आणि हातातील पिशवीच्या नावावरून पोलिसांनी

थेट महिलेचे घर गाठले. याबाबत पोलिसांनी सांगितले, एक २३ वर्षाची महिला फगे विकत असते. ती २३ मे रोजी दुपारी दीड वाजता ढोले पाटील रोडवरील एका रिक्षात झोपली होती. त्यावेळी तिच्या ३ वर्षांच्या मुलीचे अपहरण झाले **सूरत :** ॲक्सिस बॅंक लि. कॉर्पोरेट क्रेडिट सर्व्हिस युनिट (सीसीएसयु), दिग्विजय टॉवर्स, समोर. सेंट होते. तिने दोन दिवस तिचा शोध

घेतल्यानंतर मुलगी मिळून येत नाही, हे लक्षात आल्यानंतर २५ मे रोजी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली होती.

महिलेला पोलिसांनी बेड्या ठोकन त्या मुलीची सुखरूप सुटका केली आहे. उषा नामदेव चव्हाण असे ॲक्सिस बँक लिमिटेड

भीक मागण्यासाठी तीन वर्षीय चिमुकलीचे अपहरण



वार्ताहर/पुणे भिक मागण्यासाठी आणि लग्नात हुंडा मिळविण्याच्या उद्देशाने तीन वर्षांच्या मुलीचे कोरेगाव पार्क परिसरातून अपहरण करण्यात आले

(सीआयएन : एल६५११०जीजे१९९३पीएलसी२०७६९)

अहमदाबाद येथील कॉर्पोरेट बँकिंग शाखेत संरचित मालमत्ता गट : आय बिल्डिंग,

२ मजला, पंचवटी सर्कल जवळ, सी जी रोड, अहमदाबाद -३८०००९ येथे कॉर्पोरेट बॅंकिंग शाखेत स्ट्रक्चर्ड ॲसेट्स ग्रुप.

ईमेल आयडी : jitendra.popat@axisbank.com; nilay.sharan@axisbank.com

झेविअर स्कूल, घोड दोड रोड, सुरत-३९५००७

स्थावर मालमत्तांच्या विक्रीसाठी विक्री सूचना

परिशिष्ट IV-A प्रतिभूत हित (अंमलबजावणी) नियम, २००२ च्या नियम ८(६)१ सह वाचिता)

नियम ८ (६) आणि सिक्युरिटी इंटरेस्ट नियम (ईएन) च्या नियम ९ च्या तरतुदीसह , २००२ आर्थिक

मालमत्तेचे सिक्युरकिझेशन आणि रिकन्स्ट्रक्शन आणि एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट,

२००२ (सरफैसी कायदा २००२) अंतर्गत स्थावर मालमत्तेच्या विक्रीसाठी ई–लिलाव विक्री सूचना,.

याद्वारे सर्वसाधारणपणे जनतेला आणि विशेषतः कर्जदारांना म्हणजे मे. प्रमुख इंटरनॅशनल आणि

ाहाणकार/जमीनदारांना म्हणजे श्री वल्लभभाई डी गढिया, श्री खिमजीभाई डी गढिया, श्री नरेशभाई डी

गढिया, श्री पंकजभाई डी गढिया यांना नोटीस देण्यात आली आहे., श्री. धरमशीभाई एन गढिया (मृत्यू

झाल्यापासून) श्री. धरमशीभाई एन गढिया यांच्या कायदेशीर वारसांना म्हणजे १) श्री. मेघजीमाई

धर्मशीभाई गढिया (मुलगा), २) श्री. खिमजीभाई धर्मशीभाई गढिया–(पुत्र), ३) श्री. वल्लभभाई

धर्मशीभाई गढिया (मुलगा), ४) श्री. विनूभाई धर्मशीभाई गढिया (मुलगा), ५) कु. देवकुवरबेन

धर्मशीभाई गढिया (पत्नी), ६) कु. मंजुलाबेन धर्मशीभाई, रमेशभाई मियानी यांची पत्नी (मुलगी), कु.

ममताबेन एन गढिया, कु. कमलाबेन व्ही.गढिया, कु. आशाबेन एन.गढिया यांची खाली वर्णन केलेली

स्थावर मालमत्ता ॲक्सेस बँक लि. अर्थात प्रतिभत धनकोकडे गहाण/अधिकारामध्ये आहे. म्हणजेच

प्रतिभूत ऋणको, ॲक्सिस बँक लिमिटेडच्या अधिकृत अधिकाऱ्याने अर्थात प्रतिभूत धनकोने सदर पालमत्तेची ''जसे आहे तिथे आहे'', ''जसे आहे तसे'' जे काय आहे, आणि ''जे काही आहे'' आणि

'विना अवलंब आधारावर'' सरफैसी कायद्याचे १३ (२) अंतर्गत, २४ जून २०१६ रोजी जारी केलेल्या

मागणी नोटीसमध्ये नमुद केल्याप्रमाणे रु.११,०६,७६,७९७/**- (रुपये अकरा कोटी सहा लाख** 

<mark>शहात्तर हजार सातशे नव्याण्णव)</mark> च्या बसुलीसाठी दि १६ जून २०२२ रोजी प्रत्यक्ष ताबा घेतला,

मे. प्रमुख इंटरनॅशनल आणि गहाणकार/हमीदार कडून म्हणजे श्री वल्लभभाई डी गढिया, श्री

खेमजीभाई डी गढिया, श्री नरेशभाई डी गढिया, श्री पंकजभाई डी गढिया, श्री धरमशीभाई एन गढिया

(मृत्यू पासून) श्री धरमशीभाई एन गढिया च्या कायदेशीर वारसांना म्हणजे १) श्री. मेघजीभाई धर्मशीभाई गढिया (पुत्र), २) श्री. खिमजीभाई धर्मशीभाई गढिया–(पुत्र), ३) श्री. बल्लभभाई धर्मशीभाई गढिया

(पुत्र), ४) श्री. विनुभाई धर्मशीभाई गढिया (पुत्र), ५) कु. देवकुवरबेन धर्मशीभाई गढिया (पत्नी),६) मंजुलाबेन धर्मशीभाई, रमेशभाई मियानी यांची पत्नी (मुलगी), कु. ममताबेन एन गढिया, कु

कमलाबेन व्ही गढिया, सुश्री आशाबेन एन गढिया द्वारे दिनांक २३ जून २०१६ रोजी देय असलेली रक्कम

आणि २४ जून २०१६ पासून करारानुसार पुढील व्याजासह त्यावरील दंडात्मक व्याज आणि देय तारखेपर्यंत आनुषंगिक खर्च, शुल्क, खर्च इ. ॲक्सिस बॅंक लिमिटेड म्हणजेच प्रतिभूत धनको यांना देय

विकीमाठी गहाण तेवलेल्या मालमत्तेचे वर्णन गावीव किंमनीमह आणि इमाग रक्कम तेवी

आरक्षित किंमत 🛛 इसारा रक्कम

खालीलपमाणे आहेत

रणीकृत कार्यालय: त्रिशूल, तिसरा मजला समोर. समर्थेश्वर मंदिर, लों गार्डन जवळ, एलिसंब्रिज अहमदाबाद - ३८०००६.

बँकेच्या नावे जंगमगहाण पुर्नकब्जा घेतलेल्या वाहनांच्या विक्रीकरिता ई-लिलाव विक्री सूचना
सर्वसामान्य जनता आणि विषेशत: कर्जदार आणि हमीदार यांना सूचना याद्वारे देण्यात येते की, खालील वर्णिलेली वाहने ही युको बँकेच्या कब्जात आहेत,
ती खालील कर्जदार/हमीदार याचेकडुन युको बँकेला थकीत रकमेच्या वमुलीसाठी १८-जून-२०२२ रोजी ''जेथे आहे जसे आहे '', ''जे आहे जेथे
आहे'' तत्त्वाने विकण्यात येणार आहेत. राखीव किंमत आणि इसारा अनामत रक्षम खालील कोष्ठकात नमुद केलेली आहे.

औ.	शाखा आणि कर्जदाराचे	वाहनाचा तपशिल	राखीव किंमत आणि	संपर्क व्यक्ती
क्र.	नाव		इसारा रक्कम	
۶.	चेंबूर कॉलनी	मेक आणि मॉडेल: फोर्स ट्रॅव्हलर्स सीआर-व्ही१६	रु. १,५०,०००.००/-	श्री. अमित कुमार
	मे. तुकाराम ट्रॅव्हल्स	नोंदणी क्र. : एमएच-०३एन-९३७३	रु. १५,०००.००/-	मो. ९८६७३४३८४९
		निर्मिती वर्ष: २०१४		
₹.	चेंबूर कॉलनी	मेक आणि मॉडेल: अशोक लेलॅन्ड	₹. ३,६०,०००/-	श्री. अमित कुमार
	मे खेता दुर्स ॲन्ड ट्रॅव्हल्स	पॅसेंजर बस– एएलपीएसव्ही१/१७	रु. ३६,०००/-	मो. ९८६७३४३८४९
		नोंदणी क्र.: एमएच-४६ एएच-०४५०		
		निर्मिती वर्ष: २०१५		
ş.	पवई	मेक आणि मॉडेल: ह्युन्दाई एक्सेंट सीआरडीआय प्राईम टी +	₹. २,५२,७२०/-	श्री. हरि कुमार मिश्रा
	मे खेता दर्स ॲन्ड टॅव्हल्स	नोंदणी क्र. : एमएच-०३ सीपी-७४४८	रु. २५,३००/-	९३२४०४८०३६
		निर्मिती वर्ष: २०१८		
۷.	कामोठे	मेक आणि मॉडेल: टाटा टायगो एक्सटी १.२ आरटीएन	रु. २,५०,०००/-	श्री. विनीत कुमार
	मनवेंद्र अमरनाथ मिश्रा	बीएस४	रु. २५,०००/-	मो. ७७६१९४६२४६
		नोंदणी क्र. : एमएच-४६ बीई-१२८२		
		निर्मिती वर्ष: २०१७		

#### अटी आणि शर्ती :

- लिलाव प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्यादित विस्तारासह १८.०६.२०२२ रोजी दु. ३.०० ते दु. ०४.०० दरम्यान वेबपोर्टल www.bankeauctic ard.com येथे बँकेचे मान्यताप्राप्त ई-लिलाव सेवा पुरवठादार मे. अंतरेस सिस्टम्स लिमिटेड, बॅंगळुरू यांच्या मार्फत करण्यात येईल. ऑनलाईन ई-लिलाव निवीदा प्रपत्र, घोषणा, ऑनलाईन लिलाव विक्रीच्या सामान्य अटी आणि शर्ती समाविष्टीत ई-लिलाव निविदा दस्तावेज हे www.bankeauctionwiz ard.com यावर उपलब्ध आहेत
- इच्छुक बोलीदारांनी १७.०६.२०२२ रोजी दु. ४.०० वा. किंवा पूर्वी 'युको बँक' च्या नावे पे ऑर्डर/डिमांड ड्राफ्टच्या मार्गाने इसारा अनामत रक्कम सादर करणे आवश्यक आहे. विक्री सूचनेत नमूद इसारा अनामत रक्कम (इअर) ही वरील नमूद इअरशी संबंधित मुंबई येथे देय 'युको बँक' च्या नावे डिमांड ड्राफ्ट/बॅकर्स चेकसह १७.०६.२०२२ रोजी किंवा पूर्वी दु. ४.०० वा. पर्यंत शाखा मुख्य यांचेकडे मोहोरबंद लिफापयातून जमा करणे आवश्यक आहे.
- लिफाफ्यावर फक्त बोलीदारांच्या प्राधिकृत व्यक्तीची सहीं आणि i) नाव, ii) पत्ता, iii) वैध ईमेल आयडी आणि संपर्क क्र. (ई-लिलाव वेबसाईटवर नोंदणीकत ) iv) केवायसी दस्तावेजाच्या योग्य माहितीसह ई-लिलाव खाते करिता इअर (खात्याचे नाव) ठळकपणे लिहिणे आवश्यक आहे.
- इअर खेकम ही **मुंबई येथे देव 'युको बँकेच्या'** नावे काढलेल्या बँकर्स चेक/डिमांड डाफ्टमार्फत चुकती करणे आवश्यक आहे.
- वाहन आगाऊ वेळ ठरवून १६.०६.२०२२ रोजी किंवा पूर्वी कोणत्याही कामकाजाच्या दिवशी कामकाजाच्या वेळेत इच्छुक बोलीदारांना निरिक्ष उपलब्ध आहे
- बँक लिलाव केलेल्या वाहनांच्या संदर्भातील कोणतेही प्रभार, भार, कर किंवा कोणतीह अन्य शासकीय किंवा कोणाचीही थकबाकी यासाठी जबाबदा राहणार नाही
- .सदर त्यांची थकबाकी संपूर्ण थकबाकी चुकती न केल्यास वरील नमुद्र तारखेस लिलाव विक्री करण्याबाबत वरीस दर कर्जाचे कर्जदार/हमीदार यांना सुद्ध सचन आहे
- ई-लिलाव चे इच्छूक सहभागी ई-लिलावात सहभागी होण्यासाठी www.bankeauctionwizard.com वरून विक्री सूचना आणि ई-लिलावाच्या अर्ट आणि शर्ती विनामुल्य डाऊनलोड करू शकतात
- प्रथम इच्छुक बोलीदार खरेदीदारांनी वरील उल्लेखित ई-लिलावात सहभागी होण्यासाठी ऑनलाईन नोंदणीकरिता ई-लिलाव वेबसाईट www bankear tionwizard.com ला भेट द्यावी. दस्तावेज डाऊनलोड करण्यासाठी युजर आयडी आणि पासवर्ड तयार करण्यासाठी बोलीदार वरील दिलेल्या तपशिलानुसार मे, अंतरेस सिस्टम्स लिमिटेड यांना संपर्क करू शकतात
- ९०. ई-लिलावात सहभागी होणाऱ्या सर्व व्यक्तींनी इअर जमा करतेवेळी त्यांची ओळख, निवास, प्राधिकाराचा पुरेसा आणि स्वीकृती योग्य पुरावा आणि पॅन/टॅन कार्ड इ. सुद्धा सादर करणे आवश्यक आहे
- ११. यशस्वी बोलीदाराचे त्वरित (२०.०६.२०२२ पर्यंत) जमा केलेली इअर वजा करून बोली रकमेच्या २५% (पंचवीस टक्के) जमा करणे आणि उर्वरित ख्लम लिलावाच्या तारखेपासून १५ दिवसांत जमा करणे आवश्यक आहे. विहित वेळेत रक्कम जमा करण्यास कसूर केल्यास जमा केलेली रक्कम शाखा मुख्य जप्त करतील. आणि शाखा मुख्य यांना लिलाव रद्द करण्याचे आणि नवीन लिलाव घेण्याचे स्वातंत्र आहे.
- १२. संपूर्ण विक्री मोबदला प्राप्त झाल्यावर शाखा मुख्य हे रुल्स नुसार विक्री प्रमाणपत्र जारी करतील
- १३. काही असल्यास मुद्रांक शुल्क विक्री प्रमाणपत्र/अभिहस्तांतरणांची नोंदणीशी संबंधित सर्व खर्च यशस्वी बोलीदाराने करायचा आहे
- १४. कोणत्याही प्रशासकीय आवश्यकतेमुळे ई-लिलाव ची तारीख आणि वेळेमधील आवश्यक बदल हा सेवा पुरवठादारांकडे त्यांनी दिलेल्या/नोंदविलेल्य मोबाईल नंबर/ईमेल पत्त्यावर एसएमएस मार्फत किंवा नोंदणीकत ईमेल पत्त्यावर सेवा पुखठादारांद्वारे कळविण्यांत येईल.
- १५. शाखा मख्य यांना कोणतेही कारण न देता कोणतीही बोली स्वीकारणे किंवा नाकारणे किंवा विक्री तहकब/पढे ढकलणे/ रद्द करण्याचा सर्वस्वी हक आहे. याची नोंद घ्यावी की, सदर सूचना ही वाहनांच्या विक्रीसाठी बँकेच्य वतीने कोणतेही आश्वासन किंवा अभिवेदन मानण्यात येऊ नये किंवा तसा अर्थ काढू
- १६. वरील मिळकती/मता 'जे आहे जेथे आहे तत्वाने', 'जे आहे जसे आहे तत्वाने, आणि जे काही आहे तेथे आहे तत्वाने' विकण्यात येतील इच्छुक बोलीदाराने लिलाव करावयाच्या वाहनाच्या संदर्भातील कोणतीही सांविधिक दायित्वे, धारणाधिकार, भार, कर किंवा शासकीय किंवा कोणाचीही कोणतीई अन्य थकबाकीची संदर्भात त्यांच स्वतःची चौकशी करणे आवश्यक आहे.
- ». वरील परिशिष्टात नमुद केलेले तपशिल हे शाखा मुख्य आणि/किंवा बँकेच्या योग्य माहितीनुसार नमुद केलेले आहे. ते सदर जाहीर सूचनेतील कोणतीही चक चुकीचे विवरण किंवा वगळणे यासाठी उत्तरदायी राहणार नाहीत
- कृपया बोली वाढविण्याची रक्कम रु. ५,०००.०० (रुपये पाच हजार मात्र) विचारात घ्यावी
- १९. ई-लिलावशी संबंधित कोणत्याही चौकशीकरिता इच्छुक बोलीदार सेवा पुरवठादार मे. अंतरास सिस्टम्स लिमिटेड, बंगळुरु यांना संपर्क करू शकतात. संपर्क व्यक्ती श्री. मनोहर एस., मोबा क्र. ९६८६१९६७५५, ईमेल : manohar.s@antaressystems.com, इअरसाठी चेक स्विकारण्यात येणार नाहीत.

	सही / –
दिनांक : ३१.०५.२०२२	क्षेत्रिय व्यवस्थापक
ठिकाण : मुंबई	क्षेत्रिय कार्यालय, फोर्ट, मुंबई

) अ.			मालम	त्तेचे वग	र्गन		आरक्षित किमत	इसारा रक्कम			पंपालाठा लख
क्र.		<u> </u>						ठेव (इअर)	31		तग
१						इंडस्ट्रीयल	रु.	23,80,000/-	झ	i.	
						ा रोड, गाव गुजरात येथे	२,३१,००,०००/- (दोन कोटी एकतीस	(तेवीस लाख दहा हजार मात्र)	१		प्रवर्तनातून एकूण उत्प
						्गुजरात वय मत्तेचे सर्व ते	(दान फोटा एफतास)	হজাং শাস)	२	·	कालावधीकरिता निव्व (कर, अपवादात्मक अ
		आणि विभ		. 11 \ 91	9111.	11119 119 11	(IIG III)				्कर, अपपादात्मक उ अनन्यसाधारण बाबींपु
		क्षेत्र चौरस			तुःसिमा				३	.†	कालावधीकरिता निव्व
	क्र.	मीटरमध्वे	<u> </u>		<u> </u>	दक्षिण					(अपवादात्मक आणि
			पूर्व	पश्चिम	उत्तर					+	अनन्यसाधारण बाबींन
	ए/६६	१३७.३९	ए/६५	ए/६७	ए/८३	७-१५ मी. रुंद जन्म			٢	۰	कालावधीकरिता निव्व (कर, अपवादात्मक अ
	ए∕६७	१३७.३९	ए/६६	ए/६८	ए/८२	रस्ता ७-१५ मी. रुंद			║┝	$\downarrow$	अनन्यसाधारण बाबीन
	ए/६८	१३७.३९	TT/EIA	ए/६९	ए/८१	रस्ता ७-१५ मी. रुंद			بر		कालावधीकरिता एकूण [कालावधीकरिता नफा
						रस्ता			Ę		इतर सर्वसमावेशक उत्प समभाग भांडवल (प्रर्त
	ए/६९	१३७.३९	ए/६८	ए/७०	ए/८१	७-१५ मी. रुंद रस्ता			9		दर्शनी मूल्य) राखीव (पुनर्मूल्यांकीत
						जम / होणारे	1		6		वर्षाच्या लेखापरिक्षित प्रति समभाग प्राप्ती (प्र
						मशिनरी जी					(अखंडित आणि खंडि
						ास्वरुपी सर्व —					१. मूलभूत
	<u></u> નાઠા	जमिनीला	चिटकल	तला आ	ह त्यास	lδ.					२. सौम्यिकृत
जिल	हा दंडा	धिकारी, सु	नुरत यांन	नी सरफे	सी काय	गदा, २००२ च	च्या कलम १४ अन्वये	०३ मे २०१७ रोजी		टेपा 	े <b>:</b> सेबी (लिस्टिंग ॲन्ड
दिले	ल्या अ	ादेशानुसार	कामरेज	नचा भौ	तिक ता	बा मामलतद	र, कामरेज यांनी १२ ग	प्रप्टेंबर २०१९ रोजी	`	•	सबा (तिस्टिन अन्ड एक्स्चेंजेसकडे सादर
							ऱ्यांच्या ताब्यात दिले.				वरील एक उतारा
ऑन	लाईन	बोली ख	ाली दि	लेल्या व	वेळापत्र	ाकानुसार सा	दर केल्या जातील.				(www.bseindia.c
बोर	नी आर्ग	णे इअर	सरत	येथे देय	। ॲक्सि	ास बॅक लि.	यांच्या नावे डिमांड ड्र	प्रप्ट/पे ऑर्डर सादर	२		वरील वित्तीय निष्कर्ष
	र करण्						१४ जून २०२२ रोज				करण्यात आले आणि निष्कर्षांवर अर्हता युव
	म तारी						बालील पत्त्यावर सादर		3		कंपनीने ०१ एप्रिल,
							कॉर्पोरेट क्रेडिट सर्व्हिस				कंपनी अधिनियम, २
							यर स्कूल, घोड दोड रोग				मापन तत्त्वे सहवाचत
							त्रा कॉर्पोरेट बॅकिंग श				लेखा उद्घोषणांनुसार आणि मापन तत्वांनुस
			ॲसेद	ुस ग्रुप	३री आ	य बिल्डिंग,	२रा मजला, पंचवटी स	र्कल जवळ, सी जी	8		आणि मापन तत्वानुस इंडियन जीएएपी पासू-
							/ए : श्री. जितेंद्र पोपट			τ.	101111/1 IV
माल	मत्तेचे	परिरक्षण					११:०० ते दुपारी ०२:		ब्र	<u>.</u>	
							ी. तपासणीसाठी कृपर			-	इंडियन जीएएपी अं
							रत) (एजन्सी को−ः 	आाडनटर फान :	2	; .	घसारा आणि कर्जफेड
			-		,	यांच्याशी संप			3	٤.	व्याजासाठी
	लेलाव						। दुपारी ३.०० दरम्या		3	Į.	वरील समायोजनावरी
तारी	ख आां	णि वेळ	मिनि	टांत बोर	ती लाव	ल्यास प्रत्येक	ी पाच मिनिटांच्या स्वय	i-विस्तारासह.		ep (	
बोल	ो वाढी	ची रक्षम	• मा	लमत्ता	(कामरे	ज) - रु. २,५	००,०००/ - (रुपये दो	न लाख मात्र).			एएस अंतर्गत कालाव
भार			• क	नमरेज म	नालमत्त	। – माननीय	कर्ज वसुली न्यायाधि	करण-२ मुंबई येथे		٩.	कंपनीचा केवळ एक देणे अप्रयोज्य आहे.
			থকৰ	ाकीच्य	। वसुलं	ीसाठी ॲक्सि	गस बँक लि. यांनी कर	र्बदार, गहाणखतदार	6	į.,	कोव्हीड-१९ महामा
			आणि	। कर्जद	र यांच्न	या विरोधात र	२०१७ चा मूळ अर्ज क्र	मांक ५६८ (ओए)			कामकाज हळूहळू सु
			दाख	ल केला	होता.				U.	9.	आवश्यकतेनुसार मा
			<ul> <li>ব</li> </ul>	र नमूद	केलेल	या मालमत्तेच	वे कर्जदार/मालक/गह	ाणकार यांनी मुंबई			०१ ए
			येथीत	त कर्ज	वसुली	। न्यायाधिक	ण–२ कडे २०१८ <b>(</b>	एसए मुंबई) च्या	<b>Г</b> т	रंटभ	र्गत विषयी आणि वेळ
			सिक्	<b>गु</b> रिटाय इं	नेशन अ	र्ज क्रमांक	३६९ दाखल केले होत	ो. उक्त एसए मुंबई			१त विषयों आणि वळ १५ ला अनुसरून सह
				- ास्त आ	<u>.</u> .			-			क सिक्युरिटीज एक्सचेंज
			• श्री	. धरमर	रीभाई ए	एन. गढिया य	ांचे कायदेशीर वारस मेध	ग्जीभाई धरमसीभाई			मे, २०२२ रोजी झालेत
							इ क्रमांक अ–६६ साठी				गीच्या लेखापरीक्षित वि बाज्यान सजनज्ज्या आले
							ये २०२१ चा सिक्युरिटा	यझेशन अर्ज क्रमांक		পহণ ১.	वालात सुचवल्या आहे ३१ मार्च, २०२२ म
						ा <b>बाद)</b> दाखल					२०१८-१९, २०१
							२२६ (३)अंतर्गत कर्ज	दार फर्मच्या (प्रमुख			प्रोफेशन टॅक्स रिटन्स
			इंटरनॅ	र्शनल)	खात्यां	वर विविध अ	ायकर संलग्नक आहेत.				विलंब शुल्क प्रदान व
ਰਿਕ	ोच्या	तपशील	वार २	ਸਟੀ ਕ	য় জাল	र्गिसाठी क	पया https://wvm	axisbank.com/	Ι.	۶.	३३,०००/- असेल कंपनीने मूल्यावर्धीत
							auctiontiger.net T		Ιľ		अपनान मूल्यावधात अनेकदा मूल्यावधीत
		भिष्या. भ									वेबसाईट सतत मेंटेन
		,						सही/-			केलेल्या व्हेंट दायित
							σ	ाधिकृत अधिकारी			
तारी	ख:१	जून २०३	२२					ॲक्सिस बँक लि.	ΙΙ.	नेन	तण: मुंबई
		शहमदाबा						5. : 999229229			ोण: मुंबइ iक: ०१ जून, २०२२
		. स. चा					K 1/9/17		JĽ	1.1	····· · · · · · · · · · · · · · · · ·

	३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या वर्षासाठी लेखापरिक्षित वित्तीय नि			10.	लाखांत)
		संपलेर्ल	ो तिमाही	संपले	नेले वर्ष
आ।. क्रा.	तपशील	३१-मार्च-२२	३१-मार्च-२१	३१-मार्च-२	२३१-मार्च-२१
жı.		लेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित
ξ.	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	४१.१२	२९.५०	८६.६८	६७.६८
२.	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	१९.११	ધ.૬૦	१९.७०	٩.٥४
	(कर, अपवादात्मक आणि/किंवा				
_	अनन्यसाधारण बाबींपूर्वी)				
₹.	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (२००० २००० २००० (रिंग्स	१९.११	५.६०	१९.७०	9.08
	(अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीनंतर)				
٢.	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	१३.९९	३.२५	१४.५८	<b>٤.</b> ६९
••	(कर, अपवादात्मक आणि/किंवा			, (0	1.1.1
	अनन्यसाधारण बाबीनंतर)				
4.	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न	१३.९९	રૂ.૨૫	૧૪.५૮	<b>٤.</b> ٤९
	[कालावधीकरिता नफा/(तोटा) (करोत्तर) आणि				
	इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून]				
ε.	समभाग भांडवल (प्रती शेअर रु. १०/- चे	4,00	4.00	4.00	4.00
	दर्शनी मूल्य)				
9.	राखीव (पुनर्मूल्यांकीत राखीव वगळून) मागील	હર.૮૪	0.00	৬१.८४	૬.૨૬
	वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंदात दर्शविल्याप्रमाणे				
ζ.	प्रति समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १०/- च्या) (अखंडित आणि खंडित कामकाजासाठी)				
	1 .	૨७.૧૮	e un	२९.१६	03.37
	१. मूलभूत २. सौम्यिकृत	२७.९८ २७.९८	६.४९ ६.४९	रू. २६ २९.१६	१३.३८ १३.३८
	। र. स⊪स्यकृत ⊺:	40.52	9.85	75.59	९२.२८
ł.	कंपनीने ०१ एप्रिल, २०१६ पासून इंडिया अकाउ जंगरी अभिनिष्ण, २०१३ ज्या संजय १३३ अंज				
₹.	कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १३३ अंत मापन तत्त्वे सहवाचता त्या अंतर्गत बनवलेले संब लेखा उद्द्योषणांनुसार हे निष्कर्ष बनवले आहेत.	फ़ंटींग स्टॅंडर्डस (' र्गत विहित इंड ए बंधित नियम आर्गि	एस-३४, अंतरि णे भारतात सर्वस	न वित्त अहवाल 1धारणपणे स्विव	आणि त्यानुसार मधील गणन व कारलेल्या अन्य
	कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १३३ अंत मापन तत्त्वे सहवाचता त्या अंतर्गत बनवलेले संब लेखा उद्धोषणांनुसार हे निष्कर्ष बनवले आहेत. आणि मापन तत्वांनुसार बनवले आहेत.	क्रंटींग स्टॅंडर्डस (' गेंत बिहित इंड ए बंधित नियम आ सर्व कालावधीसा	एस-३४, अंतरि णे भारतात सर्वस ठीचे वित्तीय निष्	न वित्त अहवाल 1धारणपणे स्विव कर्ष इंड एएस ३	आणि त्यानुसार मधील गणन व कारलेल्या अन्य १४ मधील गणन
	कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १३३ अंत मापन तत्त्वे सहवाचता त्या अंतर्गत बनवलेले संब लेखा उद्द्योषणांनुसार हे निष्कर्ष बनवले आहेत.	क्रंटींग स्टॅंडर्डस (' गेंत बिहित इंड ए बंधित नियम आ सर्व कालावधीसा	एस-३४, अंतरि णे भारतात सर्वस ठीचे वित्तीय निष् त आलेला निव्व	न वित्त अहवाल 1धारणपणे स्विग कर्ष इंड एएस ३ ळ नफ्याचा पुन	आणि त्यानुसार मधील गणन व कारलेल्या अन्य १४ मधील गणन मेळः
४. आ	कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १३३ अंत मापन तत्वे सहवाचता त्या अंतर्गत बनवलेले सं लेखा उद्धोषणांनुसार हे निष्कर्ष बनवले आहेत. आणि मापन तत्वांनुसार बनवले आहेत. इंडियन जीएएपी पासून इंड एएस कडे संक्रमण झा	क्रंटींग स्टॅंडर्डस (' गेंत बिहित इंड ए बंधित नियम आ सर्व कालावधीसा	एस-३४, अंतरि णे भारतात सर्वस ठीचे वित्तीय निष् त आलेला निब्ब संपलेल	न वित्त अहवाल ाधारणपणे स्विक कर्ष इंड एएस ३ ळ नफ्याचा पुन गी तिमाही	आणि त्यानुसार मधील गणन व कारलेल्या अन्य ४४ मधील गणन मेळः संपलेले वर्ष
४. आ	कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १३३ अंत मापन तत्त्वे सहवाचता त्या अंतर्गत बनवलेले संब लेखा उद्धोषणांनुसार हे निष्कर्ष बनवले आहेत. आणि मापन तत्वांनुसार बनवले आहेत.	क्रंटींग स्टॅंडर्डस (' गेंत बिहित इंड ए बंधित नियम आ सर्व कालावधीसा	एस-३४, अंतरि णे भारतात सर्वस ठीचे वित्तीय निष् त आलेला निव्व संपलेल ३१.०	न वित्त अहवाल ाधारणपणे स्विक कर्ष इंड एएस ३ ळ नफ्याचा पुन गी तिमाही ३.२०२२ ३	आणि त्यानुसार मधील गणन व कारलेल्या अन्य ४४ मधील गणन मेंळः संपलेले वर्ष १९.०३.२०२२
४. आ	कंपनी अधितियम, २०१३ च्या कलम १३३ अंत मापन तत्वे सहवाचता त्या अंतर्गत बनवलेले सं लेखा उद्योषणांनुसार हे निष्कर्ष बनवले आहेत. आणि मापन तत्वांनुसार बनवले आहेत. इंडियन जीएएपी पासून इंड एएस कडे संक्रमण झा तपशील	फ़ंटींग स्टेंडर्डस ( गंत बिहित इंड ए बंधित नियम आर् सर्व कालावधीसा ल्यावर कळवण्या	एस-३४, अंतरि णे भारतात सर्वस ठीचे वित्तीय निष् त आलेला निब्ब संपरलेल ३१.० (लेखा	भवित्त अहवाल ाधारणपणे स्विक कर्ष इंड एएस ३ ळ नफ्याचा पुन ती तिमाही ३.२०२२ ३ परिक्षित) (1	आणि त्यानुसार मधील गणन व कारलेल्या अन्य ४४ मधील गणन मेंळः संपलेले वर्ष ११.०३.२०२२ लेखापरिक्षित)
४. आ. इ	कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १३३ अंत मापन तत्वे सहवाचता त्या अंतर्गत बनवले सं लेखा उद्योषणांतुसार हे निष्क्र्य बनवले आहेत. आणि मापन तत्वानुसार बनवले आहेत. इंडियन जीएएपी पासून इंड एएस कडे संक्रमण झा तपशील इंडियन जीएएपी अंतर्गत कालावधीसाठी निर	फ़ंटींग स्टेंडर्डस ( गंत बिहित इंड ए बंधित नियम आर् सर्व कालावधीसा ल्यावर कळवण्या	एस-३४, अंतरि णे भारतात सर्वस ठीचे वित्तीय निष् त आलेला निव्द संपरलेल ३१.० (लेखा ११	न वित्त अहवाल ाधारणपणे स्वित कर्ष इंड एएस ३ ळ नफ्याचा पुन ती तिमाही ३.२०२२ इ परिक्षित) (१ ६.३९	आणि त्यानुसार मधील गणन व कारलेल्या अन्य ४४ मधील गणन मेंळः संपलेले वर्ष ११.०३. २०२२ लेखापरिक्षित) २२.८४
४. आ. इ १.	कंपनी अधितियम, २०१३ च्या कलम १३३ अंत मापन तत्वे सहवाचता त्या अंतर्गत बनवलेले सं लेखा उद्योषणांनुसार हे निष्कर्ष बनवले आहेत. आणि मापन तत्वांनुसार बनवले आहेत. इंडियन जीएएपी पासून इंड एएस कडे संक्रमण झा तपशील	फ़ंटींग स्टेंडर्डस ( गंत बिहित इंड ए बंधित नियम आर् सर्व कालावधीसा ल्यावर कळवण्या	एस-३४, अंतरि णे भारतात सर्वस ठीचे वित्तीय निष् त आलेला निव्व संपलेल ३१.० (लेखा ११ १	भवित्त अहवाल ाधारणपणे स्विक कर्ष इंड एएस ३ ळ नफ्याचा पुन ती तिमाही ३.२०२२ ३ परिक्षित) (1	आणि त्यानुसार मधील गणन व कारलेल्या अन्य ४४ मधील गणन मेंळः संपलेले वर्ष ११.०३.२०२२ लेखापरिक्षित)
४. आ.	कंपनी अधितियम, २०१३ च्या कलम १३३ अंत मापन तत्वे सहवाचता त्या अंतर्गत बनवलेो सं लेखा उद्योषणांतुसार हे निष्कर्ष बनवले आहेत. आणि मापन तत्वांनुसार बनवले आहेत. इंडियन जीएएपी पासून इंड एएस कडे संक्रमण झा तपशील इंडियन जीएएपी अंतर्गत कालावधीसाठी नि घसारा आणि कर्जरुडीच्या तरतुदीसाठी	फ़ंटींग स्टेंडर्डस ( गंत बिहित इंड ए बंधित नियम आर् सर्व कालावधीसा ल्यावर कळवण्या	एस-३४, अंतरि णे भारतात सर्वस ठीचे वित्तीय निष् त आलेला निव्व संपलेल ३१.० (लेखा ११ १ १ १	न वित्त अहवाल ाधारणपणे स्विक कर्ष इंड एएस ३ ळ नफ्याचा पुन ती तिमाही ३.२०२२ ३ परिक्षित) (1 ६.३९ .९५	आणि त्यानुसार मधील गणन व कारलेल्या अन्य ४४ मधील गणन मेंळः संपलेले वर्ष ३१.०३.२०२२ लेखापरिक्षित) २२.८४ ७.८१
४. आ. क्र. <u>१.</u> २.	कंपनी अधितियम, २०१३ च्या कलम १३३ अंत मापन तत्वे सहवाचता त्या अंतर्गत बनवले सं लेखा उद्योषणांतुसार हे निष्कर्य बनवले आहेत. अणि मापन तत्वांतुमार बनवले आहेत. इंडियन जीएएपी पासून इंड एएस कडे संक्रमण झा तपशील इंडियन जीएएपी अंतर्गत कालावधीसाठी निय घसारा आणि कर्जफेडीच्या तस्तुदीसाठी व्याजासाठी वरील समायोजनावरील स्थगित कर	फ़ंटींग स्टेंडर्डस ( गंत बिहित इंड ए बंधित नियम आर् सर्व कालावधीसा ल्यावर कळवण्या	एस-३४, अंतरि गे भारतात सर्वस ठीचे वित्तीय निष् त आलेला निव्द संपलेल ३१.० (लेखा ११ १ २ २	न बित्त अहवाल ाधारणपणे स्विक कर्ष इंड एएस ३ ळ नफ्याचा पुन ती तिमाही ३.२०२२ ३ परिक्षित) (न ३९ .९५ ३७	आणि त्यानुसार मधील गणन व कारलेल्या अन्य ४४ मधील गणन मेंळः संपलेले वर्ष ३१.०३.२०२२ लेखापरिक्षित) २२.८४ ७.८१ १.३७
४. अ. इ २. २. २.	कंपनी अधितियम, २०१३ च्या कलम १३३ अंत मापन तत्वे सहवाचता त्या अंतर्गत बनवले सं लेखा उद्योषणांतुसार हे निष्कर्य बनवले आहेत. अणि मापन तत्वांतुमार बनवले आहेत. इंडियन जीएएपी पासून इंड एएस कडे संक्रमण झा तपशील इंडियन जीएएपी अंतर्गत कालावधीसाठी निय घसारा आणि कर्जफेडीच्या तस्तुदीसाठी व्याजासाठी वरील समायोजनावरील स्थगित कर	फ़ंटींग स्टेंडर्डस ( गंत बिहित इंड ए बंधित नियम आर् सर्व कालावधीसा ल्यावर कळवण्या	एस-३४, अंतरि णे भारतात सर्वस ठीचे वित्तीय निष् त आलेला निब्द संपरले ३१.० (लेखा ११ १ २ २ २ २ २	न बित्त अहवाल ाधारणपणे स्विक कर्ष इंड एएस ३ ळ नफ्याचा पुन ती तिमाही ३.२०२२ ३ परिश्चित) (1 ३९ .९५ ३७ ९२	आणि त्यानुसार मधील गणन व कारलेल्या अन्य ४ मधील गणन मेंळः संपलेले वर्ष ११.०३.२०२२ लेखापरिक्षित) २२.८४ ७.८१ १.३७ –०.९२
४. अ. क्र. <u>२.</u> ३. <b>एव्</b> ट्र	कंपनी अधितियम, २०१३ च्या कलम १३३ अंत मापन तत्वे सहवाचता त्या अंतर्गत बनवले सं लेखा उद्योषणांनुसार हे निष्कर्य बनवले आहेत. आणि मापन तत्वांनुसार बनवले आहेत. इंडियन जीएएपी पासून इंड एएस कडे संक्रमण झा तपशील इंडियन जीएएपी अंतर्गत कालावधीसाठी निर यसारा आणि कर्जफेडीच्या तरतुदीसाठी व्याजासाठी वरील समायोजनावरील स्थगित कर ण एएस अंतर्गत कालावधीसाठी निव्वळ नफा देगे अप्रयोज्य आहे.	केंटींग स्टेंडर्डेस (' गंत विहित इंड ए वेधित नियम आर्ग स्विं कालावधीसा ल्यावर कळवण्या ज्वळ नफा	एस-३४, अंतरि ऐ भारतात सर्वस ठीचे वित्तीय निष् संपर्लेख संपर्लेख (लेखा ११ २ २ २ २ २ २ १ १ १ १	1 वित अहवाल ।घारणपणे स्विक् कर्म इंड एएस ३ ८ तफ्सा उप्त 1 तिमाही ३.२०२२ ३ परिक्षित्र (१. .३९ .२९ .२९ .२७ .२९ ४० ४.२९ ४०८ अंतर्गत अ	आणि त्यातुसार       मधील गणन व       कारलेल्या अन्य       ४४ मधील गणन       मॅंळः       संपलेले वर्ष       ११.०३.२०२२       लेखापरिक्षित)       २२.८४       ७.८१       २.३७       -०.९२       ८.२६       १४.५८       १३.५८       ।वश्यक माहिती
४. अ इ २. २. ३. एक्टु इ.ड ५. ६.	कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १३३ अंत मापन तत्वे सहवाचता त्या अंतर्गत बनवले सं लेखा उद्योषणांनुसार हे निष्कर्ष बनवले आहेत. आणि मापन तत्वांनुसा बनवले आहेत. इंडियन जीएएपी पासून इंड एएस कडे संक्रमण झा <b>तपशील</b> इंडियन जीएएपी अंतर्गत कात्लावधीसाठी निद घसारा आणि कर्जफेडीच्या तस्तुदीसाठी व्याजासाठी वरील समायोजनावरील स्थगित कर ण एएस अंतर्गत कात्लावधीसाठी निव्धळ नफा कंपनीचा केवळ एक विमाग आहे म्हणून 'विभाग देगे अप्रयोज्य आहे. कोव्हीड-१९ महागरीनंतर कंपनीच्या कामकाज कामकांठ इद्युहद्ध सुरू होईल.	केंटींग स्टेंडर्ड्स (' गैंव विहित इंड ए वैधित नियम आर्ग स्वि नालावधीसा ल्यावर कळवण्या व् <b>वळ नफा</b> गावर मोटा परिणाम	एस-३४, अंतरि ऐ भारतात सर्वस ठीचे वित्तीय निष संपलेल ३१.० (लेखा ११ १ १ १ १ १ १	भ वित्त अहवाल भाषारणपणे स्वित कर्म इंड एएस ३ ८८ तम्याचा पुन ति तिमाही ३. २०२२ २ ३. २०२२ ३. ९५ ३. ९५ ३. ९५ ३. ९२ ३. ९२ ३. ९२ ३. ९२	आणि त्यानुसार मधील गणन कारालेत्या अन्य ४४ मधील गणन मेंव्रः संसलेले वर्ष ११.०३.२०२२ लेखापरिक्षित) २२.८४ ७.८१ २.३७ – ०.९२ ८.२६ १४.५८ वि.२६ १४.५८ आशा आहे की,
४. उन्न. इ. <u>२.</u> ३. <b>ए</b> यु	कंपनी अधितियम, २०१३ च्या कलम १३३ अंत मापन तत्वे सहवाचता त्या अंतर्गत बनवले सं लेखा उद्योषणांतूसार हे निष्कर्ष बनवले आहेत. आणि मापन तत्वांनुसार बनवले आहेत. इंडियन जीएएपी पासून इंड एएस कडे संक्रमण झा <b>तपशील</b> इंडियन जीएएपी आंतर्गत कालावधीसाठी ति घसारा आणि कअंकिडीच्या तस्तुदीसाठी व्याजासाठी वरील समावोजनावरील स्वगित कर एप एएस आंतर्गत कालावधीसाठी निव्वळ नफा कंपनीचा केवळ एक विभाग आहे म्हणून 'विभाग देगे अग्रयोज्य आहे. कोव्सडे - ९२ महामार्गित रुंगनीच्या कामकाज कामका इऌ्ट्रव्यू सुरू होईल.	कंटींग स्टेंडड्रेस (' गैंव विहित इंड ए बेंधित नियम आर्ग सर्व कालावधीसा ल्यावर कळवण्या <mark>व्वळ नफा</mark> गवार अहवाल ' ढ गवार महेवा परिणाम र्था साठीची आक	एस-३४, अंतरिप णे भारतात सर्वस ठीचे वितीय कि संपलेल ३१.० (लेखा १२.० (सेत १२.० २२. १२.० १२.० १२.० १२.० १२.० १२.०	भ वित्त अहवाल मिल अहवाल मिल अहवाल मिल अहवाल मिल अर्थ इंड एएस ३ व्यं ने स्वर्थ कर्य इंड एएस ३ व्यं ने से क्यं इंड एएस ३ व्यं ने सिक्षित ) (में स्वर्थ कर	आणि त्यानुसार मधील गणन कारालेत्या अन्य ४४ मधील गणन मेंव्रः संसलेले वर्ष ११.०३.२०२२ लेखापरिक्षित) २२.८४ ७.८१ २.३७ – ०.९२ ८.२६ १४.५८ वि.२६ १४.५८ आशा आहे की,
<u>४.</u> आत. इ. <u>२.</u> ३. <u>२.</u> ३. <u>ए</u> खु	कंपनी अधितियम, २०१३ च्या कलम १३३ अंत मापन तत्वे सहवाचता त्या अंतर्गत बनवले सं लेखा उद्योषणांनुसार हे निष्कर्य बनवले आहेत. आणि मापन तत्वांनुसार बनवले आहेत. इंडियन जीएएपी पासून इंड एएस कडे संक्रमण झा तपशील इंडियन जीएएपी अंतर्गत कालावधीसाठी ति यसारा आणि कर्जरिडीच्या तरतुदीसाठी व्याजासाठी वरील समावोजनावरील स्वगित कर ण एएस अंतर्गत कालावधीसाठी निव्वळ नफा कंगनीचा केवळ एक विभाग आहे म्हणून 'विभाग देणे अप्रयोज्य आहे. कोव्हीड-१९ महामार्गतर कंगनीच्या कामकाज कामकाज इत्यूहवू सुईदेश. आवश्यकतेनुसार मार्गील वित्तीय कालावधी/वज्ञ अवश्यकतेनुसार मार्गील वित्तीय कालावधी/वज्ञ अवश्यकतेनुसार मार्गल वित्तीय कालावधी/वज्ञ	हंटींग स्टेंडडेंस (' गंत विहित इंड ए वेंचित नियम आर्ग सर्व कालावधीसा ल्यावर कळवण्या ज्वळ नफा गावार अहवाल' व गावर मोठा परिणाम र्श साठीची आक २०२२ पर्यंत अ	एस-३४, अंतरि ऐ भारतात सर्वस ठीचे वितीय निष् त आलेला निव्व संपर्लेख संपर्लेख ११ १ १ १ १ १ १ १ १ १ १ १ १ १ १ १ १ १	1 वित अहवाल 1धारणपणे स्विक् कर्म इंड एएस ३ ८ तफ्स इंड एएस ३ ८ तम्म दिमाही ३. २०२२ ३ परिक्षित ( १. २५ . २५ . २५ . २७ . २५ . २५ . २५ . २५ . २५ . २५ . २५ . २५	आणि त्यानुसार मधील गणन कारालेत्या अन्य ४४ मधील गणन मेंव्रः संसलेले वर्ष ११.०३.२०२२ लेखापरिक्षित) २२.८४ ७.८१ २.३७ – ०.९२ ८.२६ १४.५८ वि.२६ १४.५८ आशा आहे की,
४. इ इ २ २ २ २ २ २.	कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १३३ अंत मापन तत्वे सहवाचता त्या अंतर्गत बनवले सं लेखा उद्योषणांतुसार हे निष्कर्ष बनवले आहेत. अणि मापन तत्वानुसार बनवले आहेत. इंडियन जीएएपी पासून इंड एएस कडे संक्रमण झा तपशील इंडियन जीएएपी अंतर्गत कात्नावधीसाठी तिर घसारा आणि कर्जफेडीच्या तस्तुदीसाठी व्याजासाठी वरील समायोजनावरील स्वणित कर ण एएस अंतर्गत कात्नावधीसाठी निव्वळ नफा कंमनीचा केवळ एक विमाग आहे म्हणून 'विमान देणे अप्रयोज्य आहे. कांवहीड-१२ सहामार्गतंतर कंपनीच्या कामकाज कामका इळ्डूळू सुरू होईल. आवश्यकतेनुसार मागील वित्तीय कालावधी/वा ० लेखापरीक्षित वित्तीय निरा	हंटींग स्टेंडर्ड्स (' गंत विहित इंड ए वेधित नियम आर्ग स्वि नियम आ ल्यावर कळवण्या व्यळ नफा ावर मेठा परिणाम गं साठीची आकं २०२२ पर्यंत ३ कक्षेसाठी सु आकं	एस-३४, अंतरि ऐ भारतात सर्वस ठीचे वित्तीय निष् संपलेल ३१० (लेखा ११ १ र १ र श सील इंड एएस- 1 झालेला आहे.	4 वित्त अहवाल । धारणपणे स्वित अहवाल । धारणपणे स्वित कर्म्य इंड एएस ३ क्वर्य इंड एएस ३ क्वर्य इंड एएस ३ क्वर्य इंड एएस ३ क्वर्य हे. २ २ द्र परिश्वित ) (१ ३.३९ ) (१ ३.३९ ) (१ ३.३९ ) (१ ३.३९ ) (१ २.४७ ) १.९९ ) (१ २.४७ ) १.९९ ) (१ २.४७ ) १.९९ ) (१ २.४७ ) १.९९ ) (१ २.४७ ) १.९९ ) (१ २.४७ ) १.९९ ) (१ २.४७ ) (१ २.४९ ) (१ २.४७ ) (१ २.४७ ) (१ २.४९ ) (१ ४९ ) (१ २.४९ ) (१ ४ ) (१ ४ ) (१ ४ ) (१ ४ ) (१ ४ ) (१ ४ ) (१ ४ ) (१ ४ ) (१ ४ ) (१ ४ ) (१ ४ ) (१ ४ ) (१ ४ ) (१ ४ ) (१ ४ ) (१ ४ ) (१ ४ ) (१ ४ ) (१ ४ )	अणि त्यानुसार मधील गणन कारालेत्या अन्य ४४ मधील गणन मेंळः संपलेले वर्ष ११.०३.२०२२ लेखापरिक्षित) २२.८४ ७.८१ २३.७७ २.३७ -०.९२ ८.२६ १४.५८ विष्ठ.म८ विष्ठ.म८ वाहिती आहि की, गी आहे.
४. अज्ञ. इ. २. ३. एक्ट्रु इ.ड ५. ६. ७.	कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १३३ अंत मापन तत्वे सहवाचता त्या अंतर्गत बनवले सं लेखा उद्योषणांनुसार हे निष्कर्ष बनवले आहेत. आणि मापन तत्वांनुसार बनवले आहेत. इंडियन जीएएपी पासून इंड एएस कडे संक्रमण झा <b>तपशील</b> इंडियन जीएएपी अंतर्गत कात्लावधीसाठी नि घसारा आणि कञफिडीच्या तस्तुदीसाठी व्याल सागयोजनावरील स्वगित कर ण एएस अंतर्गत कात्लावधीसाठी निव्वळ नफा कंग्सनीचा केवळ एक विभाग आहे म्हणून 'विभाग देगे प्रप्रयोज्य आहे. कोव्हीइ-१९ महामारीनंतर कंग्रनीच्या कामकाज कामका इब्हूहळू सुरू होईल. आवश्यकतेनुसार मागील वित्तीय कालावधी/व ० १ एप्रिल, २०२१ ते ३१ मार्व, ते खापरीक्ति तनिया वी ग भीत विषयी आणि वेळोवेळी सुधारित सेवी (लिस	कंटींग स्टेंडर्ड्स (' गैंव विहित इंड ए वैधित नियम आर्ग स्वि नियम आर्ग स्वा कालावधीसा ल्यावर कळवण्या व्यळ नफा ावर मोटा परिणाम रावर मोटा परिणाम रावर सेटा आख्तिरा सुधा न्टींग ऑक्टिंगेय न्टींग ऑक्टिंगेय	एस-३४, अंतरि ऐ भारतात सर्वस ठीचे वित्तीय निष् संपलेल ३१.० (लेखा ११ १ १ राशिक दंड एएस- इसलि पुन्गतित/ पार्थिक वर्षासार रपा सुखराजीत	4 वित्त अहवाल ।घारणपणे स्विक् कर्म्य इंड एएस ३ ८८ तम्याचा पुन ति तिमही ३. २०२२ ३ द्रिपिक्षित) (१ ३७ ९५ ९५ ९५ ९५ ९५ ९५ ९५ 	आणि त्यानुसार मधील गणन व कारलेल्या अन्य ४ मधील गणन सेंत्रः संपत्लेले वर्ष ११.०३.२०२२ लेखापरिश्वित) २२.८४ ७.८१ ७.८१ ८.२६ ४३.५८ विश्वरक माहिती आशा आहे की, ती आहे.
<u>४.</u> आज. इ २. ३. एक्ट्रु इ.ड ५. ६. ७. संद	कंपनी अधितियम, २०१३ च्या कलम १३३ अंत मापन तत्वे सहवाचता त्या अंतर्गत बनवले सं लेखा उद्योषणांतुसार हे निष्कर्ष बनवले आहेत. आणि मापन तत्वांनुसार बनवले आहेत. इंडियन जीएएपी पासून इंड एएस कडे संक्रमण झा तपशील इंडियन जीएएपी आंतर्गत कालावधीसाठी ति घसारा आणि कअंकिडीच्या तस्तुदीसाठी व्याज साठी वरील समाबोजनावरील स्वगित कर एप एएस आंतर्गत कालावधीसाठी निव्वळ नफा कंपनीचा केवळ एक विभाग आहे म्हणून 'विभाग देगे अग्रयोज्य आहे. कोक्सीड - १९ महामार्गित रेक्शनीच्या कामकाज कामकाज हळ्डूळू सुरू होईल. आवस्यकेतुसार मागील वितीय कालावधी/वः आवस्यकेतुसार मागील वितीय कालावधी/वः आवस्यकेतुसार मागील वितीय कालावधी/वा १९ एप्रिल, २०२१ ते ३१ मार्च, र्भात वित्तीय निर्माधित सेवी (लि १५ ला अनुसरून सह वाचता २७ मे, २०९६ 1	हंटींग स्टेंडडेंस (' गंत विहित डेंड ए वेषित नियम आर्ग सर्व कालावधीसा ल्यावर कळवण्या व्यक्ठ नफा वाबर मोटा परिणाम र्म साठीची आक २०२२ पर्यंत ३ कक्षमाती सुधा दांग ऑक्टिंगोश तांकित संदर्भ क्ष	एस-३४, अंतरि 10 भारतात सर्वस ठीचे वितीय कि संपलेल ३२.० (लेखा ९ रे १ १ १ १ १ १ १ १ १ १ १ १ १ १ १ १ १ १ १	भ वित्त अहवाल ।घारणपणे स्विक् कर्म्य इंड एएस ३ ८० तफ्याचा पुन ति तिमाही ३.२०२२ २ द्रिपिक्षत) (१ .३७ .९५ .३७ .९५ .३७ .९९ पुनर्वांक्रिक मेल १ वार्षिक मत गिताविक सिल्म राग रिवायसर्में ।एरडी/सीएमर शिएमडी/सीएमर	आणि त्यानुसार मधील गणन व कारलेल्या अन्य ४४ मधील गणन मेंळः <b>संपलेले वर्ष</b> १९.०३.२०२२ <b>लेखापरिक्षित)</b> २२.८४ ७.८१ १४.५८ ८.२६ १४.५८ ८.२६ १४.५८ आशो आहे ती आहे.
<u>४.</u> 34. इ ३. ३. ३. ३. ३. ३. ३. ३. ४. ३. ४. ३. ४. ४. ३.	कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १३३ अंत मापन तत्वे सहवाचता त्या अंतर्गत बनवले सं लेखा उद्योषणांनुसार हे निष्कर्ष बनवले आहेत. आणि मापन तत्वांनुसार बनवले आहेत. इंडियन जीएएपी पासून इंड एएस कडे संक्रमण झा <b>तपशील</b> इंडियन जीएएपी अंतर्गत कात्लावधीसाठी नि घसारा आणि कञफिडीच्या तस्तुदीसाठी व्याल सागयोजनावरील स्वगित कर ण एएस अंतर्गत कात्लावधीसाठी निव्वळ नफा कंग्सनीचा केवळ एक विभाग आहे म्हणून 'विभाग देगे प्रप्रयोज्य आहे. कोव्हीइ-१९ महामारीनंतर कंग्रनीच्या कामकाज कामका इब्हूहळू सुरू होईल. आवश्यकतेनुसार मागील वित्तीय कालावधी/व ० १ एप्रिल, २०२१ ते ३१ मार्व, ते खापरीक्ति तनिया वी ग भीत विषयी आणि वेळोवेळी सुधारित सेवी (लिस	हंटींग स्टेंडडेंस (' गंव विहित इंड ए वेंचित नियम आर्ग सर्व कालावधीसा ल्यावर कळवण्या ज्वळ नफा गावार अहवाल ' ह ावर मोठा परिणाम रा साठी ची आक २०२२ पर्यंत ३ क्ल्पोसाठी सुधा नेंक्लि संदर्भ क्र केलेल्या सबयुर्तर	एस-३४, अंतरि ऐ भारतात सर्वस ठीचे वितीय कि स्र सालेल ३१.० (रलेखा ११ १ १ १ १ १ १ १ १ १ १ १ १ १ १ १ १ १	4 वित्त अहवाल ।धारणणे स्वित कर्म्य इंड एएस ३ ८८ नम्याचा पुन <b>ति तिमाही</b> ३. २०२२ २ <b>परिश्चित) (१</b> ३. २०२२ २ ५. २४ परिश्चित) (१ ३. २४ ५. २२ ५. २४ ५. २४ ५. २४ ५. २४ ५. २४ ५. २२ ५. २४ ५. २२ ५. २४ ५. २२ ५. २४ ५. २४ ५. २४ ५. २२ ५. २२ ५. २२ ५. २२ ५. २२ ५. २२ ५. २२ ५. २२ ५. २२ ५. २४ ५. २२ ५. २२ ५. २२ ५. २२ ५. २२ १. २२	आणि त्यानुसा मधील गणन कारालेल्या अन्य ४४ मधील गणन मेंळः संपत्नेले वर्ष ११.०३.२०२२ लेखापरिश्रित) २२.८४ ७.८४ ७.८४ ९.२७ -०.९२ ८.२६ १४.५८ ावस्यक माहिती आशा आहे की, ती आहे. टस) रेखुलेखन, की, सोमयार,
४. अज्ञ. इ.स. २.२.३. ए.व्टू इ.ड. ५. ६. ७. संदर्भा ३०	कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १३३ अंत मापन तत्वे सहवाचता त्या अंतर्गत बनवले सं तेखा उद्योगणांनुसार हे निष्कर्थ बनवले आहेत. अणि मापन तत्वांनुसार बनवले आहेत. इंडियन जीएएपी पासून इंड एएस कडे संक्रमण झा <b>तपशील</b> <b>इंडियन जीएएपी पासून इंड एएस कडे संक्रमण झा</b> <b>तपशील</b> <b>इंडियन जीएएपी पासून इंड एएस कडे संक्रमण झा</b> वयाजासाठी व्याजासाठी वयाजासाठ वयाजा वयाजासाठ वयाजासाठ वयाजासाठ वयाजासाठ वयाजाताता वयाजाताता वयाजाताता वयाजाताता वयाजाताता वयाजाताता वयाजाताता वयाजाताता वयाजाताता वयाजाता वयाजाता वयाजाताजा वयाजाताताजाता वयाजातातातात	हंटींग स्टेंडर्ड्स (' गंत विहित इंड ए वंधित नियम आर् स्वि कालावधीस ल्यावर कळवण्या व्यळ नफा वावार अहवाल ' ह ावर मोठा परिणाम गं साठीची आर्क उक्क <b>येसाठी सुधा</b> र्टींग ऑस्ट्रिगेश: गंकित संदर्भ क्र ठेने जे मंड्यू करू	एस-३४, अंतरि ऐ भारतात सर्वस ठीचे वितीय कि संपलेल ३२० (लेखा ११ १ पील इंड एएस- 1 झालेला आहे. १ सी प्रा इंड एएस- 1 झालेला आहे. १ सी प्रा युद्ध डिस्क्ल सी अवशार (र नुसार याद्व रे अ	4 वित्त अहवाल ।घाराणणे स्वित कर्म इंड एएस ३ कर्म इंड एएस ३ क्रि क्यां के र 1 तिसाही ३. २०२२ ३ दर्भिक्षित) ( ३. ३७ ९. ९५ ३. ९५ ३. ९५ ३. ९५ ३. ९५ ३. ९५ ३. ९५ ३. ९५ ३. १९ १. वार्षिक मत जार दिवायस्तें, वीएकडी, भीएफड ही योषिक कर ही यार्षिक आ. व. २०२१	आणि त्यानुसार मधील गणन मधील गणन मेंळः स्थ मधील गणन मेंळः स्थ नेथील गणन मेंळः स्थ नेथील वर्ष ११.०३.२०२२ लेखापरिक्षित) २२.८४ ७.८१ २.३७ –०.९२ ८.२६ १४.५८ –०.९२ ८.२६ १४.५८ वारयक माहिती आशा आहे की, ती आहे. टस) रेयुलेज्ञन, -२२ साठीच्या
४. अन्न. १.२.३. एवट्ट इ.ड. ७. संदर्भा इ.च्च	कंपनी अधितियम, २०१३ च्या कलम १३३ अंत मापन तत्वे सहवाचता त्या अंतर्गत बनवले सं लेखा उद्योषणांतुसार हे निष्कर्ष बनवले आहेत. आणि मापन तत्वांनुसार बनवले आहेत. इंडियन जीएएपी पासून इंड एएस कडे संक्रमण झा तपशील इंडियन जीएएपी आंतर्गत कालावधीसाठी ति घसारा आणि कअर्फिडीच्या तस्तुदीसाठी व्याजासाठी वरील समावोजनावरील स्वगित कर एप एएस आंतर्गत कालावधीसाठी निव्वळ नफा कंपनीचा केवळ एक विभाग आहे म्हणून 'विभाग देगे अप्रयोज्य आहे. कोक्सडीड - ११ महामार्गिनत कंपनीच्या कामकाज कामका इऌहळू सुरू होईल. आवस्य केतुसार मागील वितीय कालावधी/वर आवस्य केतुसार मागील वितीय कालावधी/वर आवस्य केतुसार मागील वितीय कालावधी/वर अावस्य केतुसार मागील वितीय कालावधी/वर काक्यका इऌहळू सुरू होईल. आवस्य केतुसार मागील वितीय कालावधी/वर क सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ने जाती मे, २०१२ रोजी झालेल्या बैठकीत संचालक मंडळ नीच्या तेखापरीक्षित वितीय निष्कपाँच्या संवासत वालात सुचवस्य आहेत:	हंटींग स्टेंडर्ड्स (' गंत विहित इंड ए वंधित नियम आर्ग सर्व कालावधीसा ल्यावर कळवण्या व्यक्त रफा वावर मोठा परिणाम र्वा साठीची आक २०२२ पर्यंत 3 कर्करोस्ताने सुंध केलेल्या सनयुर्ल होने में मंजूर करू र, वैधानिक लेख	एस-३४, अंतरि 10 भारतात सर्वस ठीचे वितीय कि संपर्केल ३१.० (लेखा १२.० (लेखा १२.० (लेखा १२.० (लेखा १२.० (लेखा १२.० (लेखा १२.० (लेखा १२.० (लेखा १२.० (लेखा १२.० (लेखा १२.० (लेखा १२.० (लेखा १२.० (लेखा १२.० (लेखा १२.० (लेखा १२.०) (तेखा १२.०) (तेखा (तेखा (तेखा (तेखा (तेखा) (तेखा (तेखा) (तेखा (तेखा) (तेखा (तेखा) (	म वित अहवाल मिल अहवाल मिल अहवाल मिल अहवाल मिल अर्थ इंड एएस ३ क्रब इंड एएस ३ क्रव इंड एस ३ क् व क्रव इंड एस ३ क्रव इंड	आणि त्यातुसार       मधील गणन व       कारलेल्या अन्य       ४४ मधील गणन       मंग्रें त्रः       संपलेले वर्ष       १२.२३       २२.८४       ७.८१       १.३७       -०.९२       ८.२६       १४.५८       -०.९२       ८.२६       १४.५८       -०.९२       ८.२६       १४.५८       -०.९२       ८.२६       १४.५८       -०.९२       ८.२६       १४.५८       -०.९२       ८.२६       १४.५८       -०.९२       ८.२६       १४.५८       -०.९२       ८.२६       १४.५८       -२२,२६       -२२,२६       १४.५८       -२२,२६       -२,२२    -२,२२   -२,२२
४. अन्न. १.२.३. एवट्ट इ.ड. ७. संदर्भा इ.च्च	कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १३३ अंत मापन तत्वे सहवाचता त्या अंतर्गत बनवले सं लेखा उद्योषणांतुसार हे निष्कर्भ बनवले आहेत. आणि मापन तत्वानुसार बनवले आहेत. इंडियन जीएएपी अंतुन इंड एएस कडे संक्रमण झा तपशील इंडियन जीएएपी अंतुन इंड एएस कडे संक्रमण झा तपशील इंडियन जीएएपी अंतुन इंड एएस कडे संक्रमण झा तपशील इंडियन जीएएपी आतुन इंड एएस कडे संक्रमण झा वरील सागबोजनावरील स्वगित कर या त्या एप अंतर्गत कालावधीसाठी निव्वळ नफा कंपनीचा केवळ एक विमाग आहे म्हणून 'विभाग देणे अप्रयोज्य आहे. कोवहीड -१२ सहापार्गतंतर कंपनीच्या कालावधी/वा केवहीड -१२ सहापार्गतंतर कंपनीच्या कालावधी/वा काक्या क्रायुस्टन सह वाचता २७ से २१ मद संस्वपुरियेत एसमर्चेज बोर्ड ऑफ इंडिया ने जागे. मे, २०२२ रोजी झालेल्या बैठकीत संचालक मंडठ नीच्या रोखापरीक्षित वितीय निष्कर्यांच्या संबंधात् वालात सुजवल्या आहेत:	हंटींग स्टेंडड्रेंस (' गंव विहित इंड ए वेधित नियम आर्ग सर्व कालावधीसा ल्यावर कळवण्या व्यळ नफा ावर मोठा परिणाम र्श र०२२ पर्यंत ३ क्वर्यांसाठी सुधा निर्फत संदर्भ क्र केलेल्या सबुदी ठाने जे मंजूर करू , वेधानिक लेख चे प्रोफेशन अँव चे प्रोफेशन अँव	एस-३४, अंतरि ऐ भारतात सर्वस ठीचे वितीय निष् त आलेला निव्व <b>श्वरिय निष्</b> <b>१९</b> <b>१९</b> <b>१९</b> <b>१९</b> <b>१९</b> <b>१९</b> <b>१९</b> <b>१९</b>	म वित्त अहवाल मिल अहवाल मिल अहवाल मिल अहवाल मिल प्राय प्रेण स्विक कर्य इंड एएस इंड एएस इंड एएस इंड एएस इंड एएस इंड एफ्स इंड एएस इंड एफ्स इंड एफ्स इंड एफ्स इंड एफ्स इंड रहे	आणि त्यातुसार मधील गणन कारालेत्या अन्य ४४ मधील गणन मेंळः संपलेले वर्ष ११.०३.२०२२ लेखापरिक्षित) २२.८४ ७.८१ २.२७ ०.९२ ८.२६ २३.५८ -०.९२ ८.२६ १४.५८ वि.२९ १४.५२ वि.२९ १४.५२ वि.२९ १४.५२ वि.२९ १४.५२ वि.२९ १४.५२ वि.२९ १४.५२ वि.२९ १४.५२ वि.२९ १४.५२ वि.२९ १४.५२ वि.२९ १४.५२ वि.२९ १४.५२ वि.२९ वि.४९ वि.२९ वि.२९ वि.२९ वि.२९ वि.२९ वि.२९ वि.२९ वि.२९ वि.२९ वि.४९ वि.२९ वि.२९ वि.२९ वि.२९ वि.२९ वि.२९ वि.२९ वि.२९ वि.२९ वि.२९ वि.२९ वि.२९ वि.२९ वि.२९ वि.२९ वि.२९ वि.२९ वि.२९ वे.४८ वा.२९ वे.४२ वे.४२ वा.४४ वा.४२ वे.४४ वा.४२ वा.४२ वा.४२ वा.४४ वा.४२ वा.४४ वा.४४ वा.४२ वा.४४ वा.४४ वा.२९ वा.४४ व.४४ व
४. अ	कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १३३ अंत मापन तत्वे सहवाचता त्या अंतर्गत बनवले सं रेखा उद्योषणांनुसार हे निष्कर्ष बनवले आहेत. आणि मापन तत्वांनुसा बनवले आहेत. इंडियन जीएएपी पासून इंड एएस कडे संक्रमण झा बर्माया आणि कर्जफेडीच्या तस्तुदीसाठी व्यातासाठी वरील समायोजनावरील स्थगित कर ण एएस अंतर्गत कालावधीसाठी निव्वळ नफा कंपनीचा केवळ एक विभाग आहे म्हणून 'विभाग देगे प्रप्रयोग्य आहे. आवश्यकतेनुसार मागिल वित्तीय कालावधी) व कोनहीड-१९ महामारीगंतर कंपनीच्या कामकाज कोनहीड-१९ महामारीगंतर कंपनीच्या कामकाज कामकाज हब्दूहवू सुरू होईल. आवश्यकतेनुसार मागील वित्तीय कालावधी) व ्र ल्रेषायार्भियत वित्तीय निव्व त्याती संखापरीक्षित वित्तीय निष्कर्म त्यांता त्यांता भू २०२२ रोजी झालेत्या बेठकीत संचालक मंडठ नीच्या तेखापरीक्षित वितीय निष्कर्मांच्या संबंधात वावात सुनवल्या आहेत. ३१ मार्च, २०२२ रोजीस रू. १,०७,३००/– २९४८-१९, २०१९ २ जा	कंटींग स्टेंडर्ड्स (' गंत विहित इंड ए वंधित नियम आर् सर्वे कालावधीसा ल्यावर कळवण्या व्ह्यळ नफा व्ह्य रुख्य के क्ल व्ह रु१२ पर्यंत ३ कलेतेल्या सवयुर्ल् गं कित चंदर्भ क्र केलेल्या सवयुर्ल् न, वैधानिक लेख चे प्रोफेशव ॲंव पे २०२१-२२ २४	एस-३४, अंतरि ऐ भारतात सर्वस ठीचे वितीय कि त आलेला किव्ल <b>संपलेल</b> ३१,० (लेखा ११ १ १ १ १ १ १ १ १ १ १ १ १ १ १ १ १ १	वित अहवाल         वित अहवाल         श्वापण स्विक         क्रमं इंड एएस ३         छ्व नम्याचा पुन         ति तिमाही         ३. २०२२         ३. २०२२         १. १८२         १. १८२         ३. १०२२         १. १८२         ३. १०२२         १. १८२         ३. १९२ <td>आणि त्यातुसार मधील गणन व कारलेल्या अन्य ४ मधील गणन सेंत्रः संपत्लेले वर्ष ११.०३.२०२२ तेरेड.४५२ २२.८४ ७.२१ ७.२१ १४.५८ वाययक माहिती ती आहे. टास) रेखुलेखन, ती अहि. टास) रेखुलेखन, ती भाहे. टास) रेखुलेखन, ती भाहे.</td>	आणि त्यातुसार मधील गणन व कारलेल्या अन्य ४ मधील गणन सेंत्रः संपत्लेले वर्ष ११.०३.२०२२ तेरेड.४५२ २२.८४ ७.२१ ७.२१ १४.५८ वाययक माहिती ती आहे. टास) रेखुलेखन, ती अहि. टास) रेखुलेखन, ती भाहे. टास) रेखुलेखन, ती भाहे.
४. आ. का. <u>१.२.३. ए</u> व्हुड ५. ६. ७. संदर्भाष ३ कंप	कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १३३ अंत मापन तत्वे सहवाचता त्या अंतर्गत बनवले सं लेखा उद्योषणांनुसार हे निष्कर्ष बनवले आहेत. अणि मापन तत्वं सहवाचता त्या अंतर्गत बनवले आहेत. इंडियन जीएएपी पासून इंड एएस कडे संक्रमण झा तपशील इंडियन जीएएपी आंतर्गत कालावधीसाठी नि घसारा आणि कर्ज़रेडीच्या तस्तुदीसाठी व्याजासाठी बरील समायोजनावरील स्वगित कर एप एएस आंतर्गत कालावधीसाठी निव्वळ नफा कंपनीचा केवळ एक विभाग आहे म्हणून 'विभा' देगे अप्रयोज्य आहे. जोव्हाड-१९ महामारीनंतर कंप्रनीच्या कामकाज कामकाज इब्हूळू सुरू होईल. आवश्यकतेनुसार मागील वितीय कालावधी/व भाक्य केवळे दुव्ह विमाग आहे म्हणून 'विभा' देगे अप्रयोज्य आहे. जोव्हाड-१९ महामारीनंतर कंप्रनीच्या कामकाज कामकाज इब्हूळू सुरू होईल. आवश्यकतेनुसार मागील वितीय कालावधी/व ०१ एप्रिल, २०११ ते ३१ मार्व, रेखापरिक्रीय विजीव ये श्रमिति संचालक मंड तनिच्या लोखारमिति वितीव निरुषांचिया संचालि संघालापरिक्रि वितीव निरुषांचिया संचाय इस मार्च, २०१२ रोजी स. १,०७,३००/- १९ रहम १८२५ रोजी स. १,०७,०२०२)	हंटींग स्टेंडर्ड्स (' गंत विहित डंड ए विधत नियम आर्ग स्विं कालावधीसा ल्यावर कळवण्या व्यळ नफा वावार अख्वाल' व वावार अख्वाल' व वावार अख्वाल' व वावार मोठा परिणाम गंकित संदर्भ क्र केलेल्या सब्युर्हा गंकित संदर्भ क्र केलेल्या सब्युर्हा वो के रेक्श् र अंव गं २०२१-२१२	एस-३४, अंतरि ऐ भारतात सर्वस ठीचे वित्तीय कि संपलेल ३९.० (लेख्या १९.० १९.० १९.० १९.० १९.० १९.० १९.० १९.०	4 वित्त अहवाल महवाल महवाल आहवाल आहवाल वित्त अहवाल विंग सिंक कर्य इंड एएस ३ कर्य होती के ते कर	आणि त्यातुसार मधील गणन व कारलेल्या अन्य ४४ मधील गणन मेंळः           संपलेले वर्ष १९.०३.२०२२ लेखापरिक्षित)           २२.८४ १३.७७ -०.९२ ८.२६ १४.५८ वरयक माहिती आशा आहे की, ती आहे.           टावरयक माहिती आशा आहे की, ती आहे.           त्रे रेखुलेशन, ती भाहे.           त्र केल्याच्या न केल्याच्ये आ. व. न केल्याच्ये ऊ
४. अ	कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १३३ अंत मापन तत्वे सहवाचता त्या अंतर्गत बनवरले सं तेखा उद्योगणांनुसार हे निष्कर्थ बनवले आहेत. आणि मापन तत्वांनुसार बनवले आहेत. इंडियन जीएएपी पासून इंड एएस कडे संक्रमण झा <b>तपशील</b> <b>इंडियन जीएएपी पासून इंड एएस कडे संक्रमण झा</b> <b>तपशील</b> <b>इंडियन जीएएपी आत्मर कातात्वार्ध्यीसाठी</b> निय ययाजासाठी व्याजासाठी वयाजासाठी वयाजासाठी वयाजासी वर्त्ता सावार्धे व्यात्म स्वापित कर <b>एएस अंतर्गत कालावर्धीसाठी निव्वळ नफा</b> कंपनीचा केवळ एक विमाग आहे म्हणून 'विमार ठंगे अप्रधोयक आहे. कोव्हीड-१९ महामारीनंतर कंपनीच्या कालावर्धी/वंध भ्रे का उसुसरू सह वांडला. २०२१ ते ३१ मार्च, शे हर्ष्राप्रस, २०१९ हा इंल. आवश्यकतेनुसार मागील वितीय कालावर्धी/वंध रसेखापरीक्षित वित्तीय निक्यौंच्या संबंधार तालात सुगवल्य आहेत: ३१ मार्च, २०२२ रोजीस रु. १,०७,३००/- २०१८-१९, २०१९२-२०, २०२०-२१ आपि	हंटींग स्टेंडर्ड्स (' गंत विहित डंड ए विधत नियम आर्ग स्विं कालावधीसा ल्यावर कळवण्या व्यळ नफा वावार अख्वाल' व वावार अख्वाल' व वावार अख्वाल' व वावार मोठा परिणाम गंकित संदर्भ क्र केलेल्या सब्युर्हा गंकित संदर्भ क्र केलेल्या सब्युर्हा वो के रेक्श् र अंव गं २०२१-२१२	एस-३४, अंतरि ऐ भारतात सर्वस ठीचे वित्तीय कि संपलेल ३९.० (लेख्या १९.० १९.० १९.० १९.० १९.० १९.० १९.० १९.०	4 वित्त अहवाल महवाल महवाल आहवाल आहवाल वित्त अहवाल विंग सिंक कर्य इंड एएस ३ कर्य होती के ते कर	आणि त्यातुसार मधील गणन व कारलेल्या अन्य ४४ मधील गणन मेंळः           संपलेले वर्ष १९.०३.२०२२ लेखापरिक्षित)           २२.८४ १३.७७ -०.९२ ८.२६ १४.५८ वरयक माहिती आशा आहे की, ती आहे.           टावरयक माहिती आशा आहे की, ती आहे.           त्रे रेखुलेशन, ती भाहे.           त्र केल्याच्या न केल्याच्ये आ. व. न केल्याच्ये ऊ
४. <b>अ</b> अ	कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १३३ अंत मापन तत्वे सहवाचता त्या अंतर्गत बनवले सं लेखा उद्योषणांतुसार हे निष्कर्भ बनवले आहेत. अणि मापन तत्वांनुसार बनवले आहेत. इंडियन जीएएपी अंतुन इंड एएस कडे संक्रमण झा <b>तपशील</b> इंडियन जीएएपी अंतुन इंड एएस कडे संक्रमण झा बेसारा आणि कर्जकेडीच्या तस्तुदीसाठी व्याजासाठी वरील सागबोजनावरील स्वगित कर <b>ए</b> एएस अंतर्गत कालावधीसाठी निटवळ नफा कंपनीचा केवळ एक विभाग आहे म्हणून 'विभान देणे अप्रयोज्य आहे. कोवहीड -१४ सहामार्गतंतर कंपनीच्या कामकाज कामका इळ्डूळू सुरू होईल. आवरयकतेनुसार मागिल वितीय कालावधी/वा केसिब सित्र सहाचाता रा७ से, २०१६ ते ३२ मार्च, लंखापरीक्षित विनीय निष्ट्रा विभान्ते भीत विचात्री आणि वेळोवेळी सुधारित सेवी (लि १५ ला अनुसरून सह वाचता २७ से, २०१६ दि कसविषुरीटीय एपसर्चेज बोर्ड ऑफ इंडिया ने जाते मे, २०२२ रोजीस ह. १,०७,३००/- २०१८-१९, २०१९-२०, २०२०-२१ आपि प्रोप्नेका टेक्स दिन्दर्म फाईल करणे प्रलंबित आां विल्वं युल्क प्रवान करावे लागेल. तथापि, जेब्ह ३३,०००/- असेल.	हंटींग स्टेंडर्ड्स (' गंत विहित इंड ए वेधित नियम आर्ग सर्वे कालावधीसा ल्यावर कळवण्या व्यळ नफा वाबार आहवाल' व ावर मोठा परिणाम रावर मोठा परिणाम रावर मोठा परिणाम रावर मोठा परिणाम रावर मोठा परिणाम रावर मोठा परिणाम केल्रेल्या सम्बद्ध ठाने जे मंजूर करू , वेधानिक लेख चे प्रोफेशन ॲंब मे २०२१ - २२ हे. दर वर्षासाठी मे केल्हा कंपनी प्र	एस-३४, अंतरि एस-३४, अंतरि पे भारतात सर्वस ठीचे वितीय कि संपलेल ३२, २२ २२ १२ १२ १२ १२ १२ १२ १२ १२	म वित्त अहवाल महवाल महवाल महवाल महवाल महवाल मायाएगणे स्वित कर्म्य इंड एएस इंट कर्म्य इंड एएस इंड कर्म हिस्त हों के स्वर्थ कर्म कर सार्व कर	आणि त्यातुसार मधील गणन केंद्रा:           मधील गणन केंद्रा:           संपलेले वर्ष ११.०३.२०२२           तंत्रा प्रेसित)           २२.८४           ७.८१           २.२७           ७.८१           २.२७           ७.८१           २.२७           ७.८१           २.३७           ०.९२           ८.२६           १२.५८           ३८.२६           १३.५८           ।वरयक माहिती           आशा आहे की,           ती आहे.           ८.२२ साठीच्या           घारण.           २.२०००/- चे           २.०००/- चे           २.०००/- चे
४. अ	कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १३३ अंत मापन तत्वे सहवाचता त्या अंतर्गत बनवले सं लेखा उद्योषणांनुसार हे निष्कर्ष बनवले आहेत. अणि मापन तत्वांनुसार बनवले आहेत. इंडियन जीएएपी पासून इंड एएस कडे संक्रमण झा <b>तपशील</b> इंडियन जीएएपी आंतर्गत कात्लावधीसाठी निर घसारा आणि कञफिडीच्या तस्तुदीसाठी व्यालासाठी वरील समायोजनावरील स्वगित कर ण एएस अंतर्गत कात्लावधीसाठी निव्वळ नफा कंपनीचा केवळ एक विमाग आहे म्हणून 'विमाग देगे प्रप्रयोज्य आहे. आवश्यकतेनुसार मागील वित्तीय कालावधी/वा कोन्हीड -१९ महामारीर्गतर कंपनीच्या कामकाज कामकाज इद्धुइद्ध् सुरू होईल. आवश्यकतेनुसार मागील वित्तीय कालावधी/वा भीर विययी आणि वेळोवेळी सुधारित सेवा (लिस १५ ला अनुसरून सह वाचता २७ मे, २०१६ दि क सिक्युसिटीज एससर्चेज बोर्ड ऑफ इंडिया ने जारी न भ, २०२२ रोज झालेत्या बेठका तंचालक मंडठ नीच्या तरेखापरीक्षित वित्तीय निक्कधौंच्या संबंधात (बालात सूचवल्या आहेत: ३१ मार्च, २०२२ रोजीस रू. १,०७,३००/– २०१८-२१, २०१९ २-२०, २०२०–२१ आणि प्रोफेशन टॅक्स रिटर्स फाईल करणे प्रलंबित आणि	हंटींग स्टेंडर्ड्स (' गंत विहित इंड ए वंधित नियम आर् सर्वे कालावधीसा ल्यावर कळवण्या ज्वळ नफा वाबार अहवाल' व वाबर मोठा परिणाम रावार आहवाल' व व प्रोकेशन अँव भे करेत्रेया सबुर्सेर के से प्रोकिशन अँव भे उ२१२ -२२ र हे. दर वर्षासाठी 1 केलड़ा कंपनी प्र २०२२ रोजीस रु	एस-३४, अंतरि ऐ भारतात सर्वस ठीचे वितीय कि त आलेला किव्ल <b>संपलेल</b> ३९.० (लेखा १९ १ १ १ १ १ १ १ १ १ १ १ १ १ १ १ १ १ १	4 वित्त अहवाल 1घारणपेर स्विक कर्म इंड एएस ३ कर्म इंड एएस ३ कर्म इंड एएस ३ वित्त सित्त १ क्ये क्रि २ २९२ २९२ २९२ २९२ २९२ २९२ २९२ २९२ २९२ २	आणि त्यातुसार मधील गणन व कारलेल्या अन्य ४४ मधील गणन मेंळः <b>संपलेले वर्ष</b> <b>१९.०३.२०२२</b> <b>रेरे.२७</b> <b>२२.८४</b> ७.८२४ ७.२४ <b>२.३७</b> <b>-०.९२</b> <b>८.२६</b> <b>१४.५८</b> <b>वरयक माहिती</b> आशा आहे की, ती आहे. टस) रेखुलेशन, ती भेखुतेशन, ती केल्यायुळे १,०००/- चे जे साधारण इ. ते नाही. कंपनीने
४. अ	कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १३३ अंत मापन तत्वे सहवाचता त्या अंतर्गत बनवले सं लेखा उद्योषणांतुसार हे निष्कर्भ बनवले आहेत. अणि मापन तत्वोनुसार बनवले आहेत. इंडियन जीएएपी अंतर्गत कात्लावधीसाठी तिर प्रसारा आणि कर्जरुडीच्या तस्तुदीसाठी व्याजसाठी वतील सागबोजनावरील स्वगित कर <b>ए</b> एएस अंतर्गत कात्लावधीसाठी तिव्वळ नफा कंपनीचा केवळ एक विमाग आहे म्हणून 'विभाग देणे अप्रयोज्य आहे. कोवही = २५ सहामार्गतंतर कंपनीच्या कामकाज कामहा इळ्डूछ् सुरू होईल. आवरयकतेनुसार मागील वितीय कालावधी/क लेखापरीक्षित वितीय निल्वर्थ नफा कंपनीचा केवळ एक विमाग आहे म्हणून 'विभाग देणे अप्रयोज्य आहे. कोवही = २५ सहामार्गतंतर कंपनीच्या कामकाज कामहा इळ्डूछ् सुरू होईल. आवरयकतेनुसार मागील वितीय कालावधी/क लेखापरीक्षित वितीय निल्कर्यांच्या के संक्व तत्वात सुचवन्या आहेत: ३१ मार्च, २०२२ रोजीस इ. १,०७,३००/- २०१८-१९, २०१९२-२०, २०२०-२१ आर्ग प्रोफेन टॅक्स रिटर्न्स फाईल कराणे प्रलंबित आं विलंब युल्फ प्रता आहेत:	हंटींग स्टेंडडेंस (' गंव विहित इंड ए वेधित दियम आर्ग सर्वे कालावधीसा ल्यावर कळवण्या व्यळ नफा वावार अहवाल ' व वावर मोठा परिणाम रावर मोठा परिणाम केल्देल्या सम्वय्त हे. दर वर्षासाठी 1 केल्हा कंपनी प्र २०२२ रोडीस र अर्ज केला, परंतु तत्थाते विस्व्य	एस-३४, अंतरि ऐ भारतात सर्वस ठीचे वितीय निष संप्रलेल ३२० (लेखा १ १ १ १ १ १ १ १ १ १ १ १ १ १ १ १ १ १ १	4 वित्त अहवाल महवाल महवाल आहवाल आहवाल वित्त अहवाल मिंग रिकेस कर्म इंड एएस इ कर देखा के राज कर	आणि त्यातुसार मधील गणन व कारलेल्या अन्य ४४ मधील गणन मेंळः           संपलेले वर्ष १४.०३.२०२२ लेखापरिक्षित)           २२.८४ १२.३७ -०.९२२ ८.२६ १४.५८           -०.९२२ ८.२६ १४.५८           -२.२६ १४.५८           -३.३२           अग्रहो. सी. सोमवार, -२२ साठीच्या धारणा त्यांच्या पामघ्वे अत्या. व. न केल्यावुळे, ९.०००/- वे जे साधारण इ.           -३.२२           -२.२२
<u>.</u> <b>म.</b> <b>ह.</b> <b>.</b> <b>.</b> <b>.</b> <b>.</b> <b>.</b> <b>.</b> <b>.</b> <b>.</b> <b>.</b> <b></b>	कंपनी अधितियम, २०१३ च्या कलम १३३ अंत मापन तत्वे सहवाचता त्या अंतर्गत बनवले सं लेखा उद्योषणांनुसार हे निष्कर्ष बनवले आहेत. अणि मापन तत्वं नुसार बनवले आहेत. इंडियन जीएएपी पासून इंड एएस कडे संक्रमण झा <b>तपशील</b> इंडियन जीएएपी आंतर्गत कालावधीसाठी नि घसारा आणि कञंफिडीच्या तस्तुदीसाठी व्याजासाठी बरील समायोजनावरील स्वगित कर ण एस आंतर्गत कालावधीसाठी निव्वळ नफा कंपनीचा केवळ एक विभाग आहे म्हणून 'विभाग देगे अप्रयोज्य आहे. आवश्यकतेनुसार मागील वितीय कालावधी/वर • १ फ्रिल, २०११ ते ३१ मार्च, लोक्या तेखाय आणि वेठवेवळी युधारित संवी (तिन्ध्य कास्वराक इक्टूद् सुरू सोईल. आवश्यकतेनुसार मागील वितीय कालावधी/वर • १ फ्रिल, २०११ ते ३१ मार्च, रेखापरिक्षित वितीय निष्ठावीय कि भाव्या तेखायसिक्षित वितीय निष्ठ्यां संखाल मंग्र्या स्वर्धा कालेल्या बेठकीत संचालक मंडठ नीच्या तेखायसिक्षित वितीय निष्ठयां संखाय वालात सुचवल्या आहेत: ३१ मार्च, २०२२ रोजी स. १,०७,३००/– २०१८-२९, २०१२न्२, २०१०-२१ आणि प्रेफेशा टेख्य रिटर-सं फाईल करणे प्रलंबित आ विलंब शुल्क प्रदान करावे लागेल. तथापि, जेब्ह ३३,०००/– असेल.	हंटींग स्टेंडडेंस (' गंव विहित इंड ए वेधित दियम आर्ग सर्वे कालावधीसा ल्यावर कळवण्या व्यळ नफा वावार अहवाल ' व वावर मोठा परिणाम रावर मोठा परिणाम केल्देल्या सम्वय्त हे. दर वर्षासाठी 1 केल्हा कंपनी प्र २०२२ रोडीस र अर्ज केला, परंतु तत्थाते विस्व्य	एस-३४, अंतरि ऐ भारतात सर्वस ठीचे वितीय निष संप्रलेल ३२० (लेखा १ १ १ १ १ १ १ १ १ १ १ १ १ १ १ १ १ १ १	4 वित्त अहवाल महवाल महवाल आहवाल आहवाल वित्त अहवाल मिंग रिकेस कर्म इंड एएस इ कर देखा के राज कर	आणि त्यातुसार मधील गणन व कारलेल्या अन्य ४४ मधील गणन मेंळः           संपलेले वर्ष १४.०३.२०२२ लेखापरिक्षित)           २२.८४ १२.३७ -०.९२२ ८.२६ १४.५८           -०.९२२ ८.२६ १४.५८           -२.२६ १४.५८           -३.३२           अग्रहो. सी. सोमवार, -२२ साठीच्या धारणा त्यांच्या पामघ्वे अत्या. व. न केल्यावुळे, ९.०००/- वे जे साधारण इ.           -३.२२           -२.२२

गरच्या सुमारास दोन मिलमध्ये नाग लागली. दोन्ही लाकडाच्या नेल असल्याच्या कारणाने नागीने लगेच रौद्र रुप धारण क्ले. घटनेची माहिती मिळताच नग्निशमन विभागाचे सहा **गयर टेंडर घटनास्थळी** ोहोचले आणि दोन तासांच्या रीश्रमानंतर आगीवर नियंत्रण नेळविण्यात यश आले.अद्याप नाग लागण्याचे कारण समोर नाले नाही.

## नैन हिल्स येथे आठवे संमेलन तळगाव : शालेय

नीवनापासूनच विद्यार्थ्यांना शेती नाणि शेती उद्योगाची चालना नेळावी, या उद्देशाने गत ७ र्षांपासून जैन हिल्स येथे। ांम्मेलन भरविण्यात येत आहे. जरात व महाराष्ट्रातील ाज्यातील १३५ शाळांतील ११ जार विद्यार्थ्यांमधून ८०० त्रंद्यार्थ्यांची निवड झालेल्या त्रंद्यार्थ्यांचा सहभाग असलेल्या 1 ८ व्या संम्मेलनाचे आयोजन ते ५ जून दरम्यान जैन हिल्स थे करण्यात आलेले आहे. १ २ तसेच ४ व ५ जून अशा ोन टप्प्यात हे संम्मेलन होईल.

## ग्दीपात्रात आढळला नुलाचा मृतदेह **गुळे**ः धुळे शहरातील पांझरा दीपात्रामध्ये मंगळवारी सकाळी रुष जातीचे मृत अर्भक गढळून आले. पोलिसांकडून ाचा तपास सुरू आहे. पांझरा दीत मृत अर्भक आढळून नाल्यानंतर परिसरातील नागरिकांनी या संदर्भातील माहिती शहर पोलीस अधिकाऱ्यांना दिली.

स्प्रिंगफॉर्म टेक्नॉलॉजी लिमिटेडसार्ठ

व्यवस्थापकीय संचालक। डीआयएन: ००९४५९१

सही/

पंकज किशोर श